

Maharashtra University of Health Sciences, Nashik
Inspection Committee Report for Academic Year 2022 --- 2023.

Clinical Material in Hospital

HOSPITAL DETAILS

Sr. No.	Content
a.	Hospital registration certificate under any Local Authority (Corporation) - Submitted
b.	Average Bed Occupancy in %: (Minimum 75%) 80%
c.	Average Number of patients attending OPD (Year-2020-21 and 2021 till date) - 179972

INFRASTRUCTURE DETAILS

1.	Hospital Details
	Name of the Hospital : Jehangir Hospital
	Address: 32, Sassoon Road, Pune – 411001, India
	Telephone No. : 020-66819999 / 020-668111000
	Bed Strength :335 Beds
	Number of beds registered as per BNH Act: 335 Beds
2.	I. Total constructed area of Hospital Building as per MSR (209736 Sq. ft.)
	II. Hospital Administration Block as per MSR (5600 Sq. ft.)
	1. Superintendent room..... 90 Sq. ft.
	2. Deputy Superintendent Room..... 112 Sq. ft.
	3. Medical officers' room..... 500 Sq. ft.
	4. Matron room..... 90 Sq. ft.
	5. Assistant Matron Room..... 170 Sq. ft.
	6. Reception and Registration..... 1160 Sq. ft.
	III. Out-Patient Departments (OPD) as per MSR
	1. Total Area of OPD Complex.....15150 Sq. ft.
	2. No. of OPD's 38
	IV. In Patient Departments (IPD) as per MSR
	1. Total Area of IPD Complex 86337 Sq. ft.
	2. No. of IPD Departments..... 84
	3. Bed Distribution.....
	V. Operation Theatres Block as per MSR
	1. Total Area of OT Block 12340 sq. ft.
	2. No. of OTs available 10
4.	VI. Casualty Facilities State Government Permission Letter
5.	VII. Central Clinical Laboratory:
	1. Well-equipped with separate sections for Pathology, Biochemistry and Micro-biology. Attached toilet shall be there for collection of urine samples.Yes
	2. Other diagnostic tools for ECG or TMT Yes
	VIII. Radiology or Sonography Section:
	1. Radiologist chamber, Yes
	2. X-ray room.....Yes
	3. Dark room.....No
	4. Film drying room.....No
	5. Store room.....Yes
	6. Patients waiting and dressing room.....Yes
	7. Reception or registration or report room.Yes
	IX. Labour Room 3500 Sq. ft.





महाराष्ट्र MAHARASHTRA - 9 OCT 2018 2018 0

TT 258727

अनु. क्र. 2018/11
 दि. 09/10/2018
 दस्तावेज प्रकार : Challenge
 इतर कोर्टात कायदा चालूत आहे का :- होय / नाही
 मिळकतीचे वर्णन :
 मुद्रांक ठिकठिकाणचे नांव : D.E. Soc. - S. K. - Jindal CNP
 पत्ता : F. C. Rd. - Pune
 दुरुव्या पध्दतीचे नांव :
 इतर कोर्टाचे नांव व पत्ता : C.A. - Dhanganer, F. C. Rd. Pune



(Signature)
 श्री. मुकुंद गुरुनारायण
 काका व. शेट्टी
 154/5, देवनागरी, पुणे-1
 या कायदात कोर्टात मुद्रांक कोर्टात आहे याचा अंमलबजावणी
 मुद्रांक कोर्टाचे नांव व पत्ता :
 Memorandum of Understanding
 BETWEEN



Deccan Education Society, Pune; a Society and an Educational Public Charitable Trust having its office at Fergusson College Campus, Fergusson College Road, Shivajinagar, Pune- 411 004, represented by duly authorized signatory, Shri Dhananjay Anant Kulkarni, Secretary, Governing Body, D E Society, Age - 50 years, Occupation - Service, residing at 154/5, Deepanjali Apartment, Mukund Nagar, Pune-411037

(Signature)

True Copy

(Signature)
 PRINCIPAL
 D. E. Society's Son, Subhanra K. Jindal
 College of Nursing, Pune.

(Which expression shall unless there be anything repugnant to the subject or contrary to the context mean and include its present and future Trustees, their Heirs, Legal representatives, Executors, Administrators and Assigns) (here in after referred to as 'D. E. SOCIETY' for the sake of brevity.)

The party of the first part.

AND

JEHANGIR HOSPITAL, 32, Sassoon Road, Pune-411001 duly represented by its authorized signatory Mr. George Eapen, Chief Executive Officer & Director,

(which expression shall unless there be anything repugnant to the subject or contrary to the context mean and include its present and future Trustees, their Heirs, Legal representatives, Executors, Administrators and Assigns) (Herein after referred to as 'JEHANGIR HOSPITAL' for the sake of brevity)

The party of the second part.

WHERE AS

- A. The D E Society is a Society registered under the Societies Registration Act, 1860 so also is an educational charitable trust under the Bombay Public Trust Act, 1950 pursuing its objects of imparting formal and informal education in various disciplines.
- B. The D E Society has established an Institute by the name D. E. SOCIETY'S SMT. SUBHADRA K. JINDAL COLLEGE OF NURSING in 2008 (herein after referred to as the said 'COLLEGE') with appropriate permissions from Indian Nursing Council, Maharashtra Nursing Council, Govt. of Maharashtra and affiliated to Maharashtra University of Health Sciences, Nashik.
- C. JEHANGIR HOSPITAL Ltd., a Charitable trust incorporated & registered under the Maharashtra Public Trust Act & having its main objects of establishing & running hospitals & health care facilities.
- D. For mutual benefit, the parties hereto agree that for imparting of practical training and examination of the students as contemplated by the concerned syllabus, the said college shall send students up to its intake capacity, in batches each comprising about 20-30 students led by its faculty members to the said Hospital in consideration of the said



True Copy

PROFESSOR
D. E. Society's Smt. Subhadra K. Jindal
College of Nursing, Pune.

college paying an amount of Rs.1000/- (Rs. One Thousand only) per student per month during the period of their practical training and according to other terms and conditions enumerated below:

NOW THIS MEMORANDUM OF UNDERSTANDING WITNESSETH:

1. SCOPE :

The scope of this understanding extends only to deputation of the students by "D. E. SOCIETY'S SMT. SUBHADRA K. JINDAL COLLEGE OF NURSING" up to its intake capacity for all courses, for imparting of practical training and examination as contemplated by the concerned syllabus for the disciplines, in batches, each comprising of about 20-30 students led by its faculty members to the said hospital and other incidental and ancillary matters related thereto.

2. DURATION:

- 2.1 The duration of this understanding shall be for a period of four Academic Years i.e. 2018-19, 2019-20, 2020-21 & 2021-22 unless expressly extended.
- 2.2 Both the parties can cancel or terminate the present MoU by giving Three Months prior notice in writing to each other.

3. AGREEMENT :

3.1 JEHANGIR HOSPITAL hereby agrees and permits the D. E. SOCIETY'S SMT. SUBHADRA K. JINDAL COLLEGE OF NURSING to depute students up to its intake capacity in batches, each comprising of about 20-30 students led by its faculty members to the said hospital for imparting of Practical training and Examination of students as contemplated by the concerned syllabus. Jehangir Hospital shall accommodate students as per its capacity.

3.2 The said college shall acquaint the students with the norms of discipline to be followed while on the campus of the said Hospital with appropriate notice that in case of any indiscipline by any of the students, the Hospital shall have right to restrict her/him from visiting the said Hospital.



[Handwritten signature]

True Copy
[Handwritten signature]
PRINCIPAL
D. E. Society's Smt. Subhadra K. Jindal
College of Nursing, Pooa.

- 3.3 The said college is permitted to hold its practical and / or theoretical training in consonance with the syllabus prescribed for the course and to hold examinations in the said Hospital, without however, disturbing the working of the said Hospital.
- 3.4 The parties shall maintain a register of students attending the said hospital for recording the attendance of the students and the said register shall be verified by the faculty members accompanying the batches and any authorized staff of the said hospital.
- 3.5 The said register shall remain in the custody of the said college and for each experience, it shall be brought to the said hospital for verification by the parties in terms hereof.
- 3.6 The said college shall designate one of their officials with adequate responsibility, accountability and authority as a single point interface to liaison with JEHANGIR HOSPITAL on all issues pertaining to the smooth operations of the practical training component of the COURSE, to communicate his/her name, of execution of contact address, telephone number and Email ID or any change there to, to the JEHANGIR HOSPITAL within 15 days of this agreement.
- 3.7 The said college shall ensure that the students and the training provider will not disclose any confidential information / data of the patients. The medical information /data of the patient received during the training period shall be used only for the academic use. The college and its students shall not disclose patient related facts during and/or after the course and training.
- 3.8 The said college is only responsible for any legal consequences initiated due to breach.

4 CONSIDERATION :

- 4.1 In consideration of this MoU, the D E Society shall pay and / or causes to be paid through the said college an amount of Rs.1000/- (Rs. One Thousand only) per student per month during the period of their experience to the said Hospital. The payment made for each student is non- refundable. Such payable amount will be paid to Hospital irrespective of the fees collected from the student.

4.2 Limitation of time for payment:

It is agreed by and between the parties that after the expiry of the month in which training was imparted to the students by the said Hospital, the D. E. Society shall pay the amount to be calculated as per the number of students within 07 days from the date of



True Copy

PRINCIPAL

D. E. Society's Hms. Sankar K. Jadal
College of Nursing, Pune.

[Handwritten Signature]

expiry of each month. If the D. E. Society fails or neglects to pay the amount to the said Hospital consecutively for 3 months, in such case said Hospital will be entitled to revoke / cancel the present MoU by sending letter via registered post A/D to the D. E. Society in this behalf.

In the event that a student assigned to JEHANGIR HOSPITAL drops out during the month, said college will endeavor to replace that student with a new student. However the said college shall pay the total monthly consideration to the Hospital.

4.3 It is agreed by and between the parties that the parties of the first part shall make the payment to the party of the second part by account payee cheques to be drawn in the name of "Jehangir Hospital".

5 OBLIGATIONS :

5.1 The D E Society, the said college and the faculty leading the batches shall be responsible for maintenance of discipline, directives, decorum and good behavior of and by the students on the campus of the said Hospital.

5.2 Since the matter relates to the academic year of the concerned students of the said college, except in cases of gross indiscipline and misdemeanor, the said hospital shall not restrain the students deputed in the terms hereof.

5.3 In the very nature of the matter, the parties here to undertake to extend all necessary co-operation to each other, so that the education of the students of the said College and the treatment and care of the patients of the said Hospital is not hampered.

6 MISCELLANEOUS

6.1 Confidentiality information: Information shall be strictly kept confidential by the either party and its employees and affiliates and shall not be disclosed to any third party without the prior written consent.


6.2 Non exclusivity: Both the parties to the agreement are free to have similar arrangements with any other individual, companies or entities.




True Copy
PRINCIPAL
D. E. Society's Smt. Gulsham K. Jindal
College of Nursing, Patna.

6.3 Nature of relationship: This agreement does not create any agency, partnership or joint venture or franchisee relationship.


In witness whereof, the parties hereto have signed and executed this MEMORANDUM OF UNDERSTANDING on the 16th day of October 2018.


Shri. Dhananjay Anant Kulkarni,
Secretary, Governing Body,
(duly authorized signatory of and for D. E. Society)
Party of the first part

In the presence of:


Dr. Mohan Swami
Address: 'ERRA', 55/3B, Erandwane,
Ashok Path, Pune- 411 004.


Smt. U. Mary
307, Salvia, Nyati Iris, Pune- 411 060


Mr. George
Chief Executive Officer and Director
(duly authorized signatory of and for Jehangir Hospital, Pune)

Party of the second part

In the presence of:

Signature:
Name:
Address:



Noted and Registered
at Serial Number 258/18

BEFORE ME

M. M. KULKARNI
NOTARY, GOVERNMENT OF INDIA
PUNE DIST., PUNE



20 OCT 2018

PRINCIPAL
D. E. Society's Smt. Jyotsnada K. Jindal
College of Nursing, Pune.

पुणे नर्सिंग होम (२०२२ ते २५) १/२२१२

मुद्रादास, ४७८ (१०० पानी ३ पुस्तके) ४-२१

आरोप्य/अन्न व परवान



पुणे महानगरपालिका PUNE MUNICIPAL CORPORATION 3113

सन १९४९ च्या दि बॉम्बे नर्सिंग होम्स रजिस्ट्रेशन अॅक्टच्या कलम ५ अन्वये दिलेले रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट

Certificate of Registration under section 5 of the Bombay Nursing Homes Registration Act, 1949 (नियम ५ अन्वये) (Under Rule 5)

क्रमांक No. :

दि. बॉम्बे नर्सिंग होम्स रजिस्ट्रेशन अॅक्ट, १९४९ अन्वये श्री/श्रीमती स्त्री. विनीत सावंतदास यांचे CCEO यांचे गर्भागार

येथील नर्सिंग होम / मॅटर्निटी होम रजिस्टर केले असून सदरचे नर्सिंग होम व मॅटर्निटी होम चालविण्यास परवाना देण्यात येत आहे.

This is to certify that Shri. / Shrimati स. नं. ३२, ससुन रोड,

has been registered under the Bombay Nursing Homes Registration Act, 1949 in respect of ५०१-०९ situated at _____

and has been authorised to carry on the said Nursing Home.

रजिस्ट्रेशन क्र. <u>LEBF-0607-00946</u>	प्रसूतीसाठी <u>१६</u>	कोट्स <u>Cots</u>
Registration No. _____	Maternity _____	Cots _____
रजिस्ट्रेशन दि. <u>दि. ०१.०६.२०२२</u>	इतर रुग्णांसाठी <u>३१९</u>	कोट्स <u>Cots</u>
Date of Registration: <u>३१.०३.२०२५</u>	Other Nursing Patients _____	Cots _____

ठिकाण Place: पुणे लोकाली नर्सिंग होम
सर्टिफिकेट दिल्याचा दिनांक Date of issue of Certificate दि. ०४.०५.२१ डॉ. अश्विनी
सदरचे सर्टिफिकेट दिनांक ३१ मार्च २०२५ पर्यंत कार्यवाहीत राहिल.
This Certificate shall be valid up to 31 st March _____

डॉ. अश्विनी भारती, पुणे महानगरपालिका.
Asst. Medical Officer of Health, Pune Municipal Corporation.
पुणे महानगरपालिका

डॉ. अश्विनी भारती
आरोप्य अधिकारी, पुणे महानगरपालिका.
Medical Officer of Health, Pune Municipal Corporation
पुणे महानगरपालिका



Clinical Material in Hospital
HOSPITAL DETAILS

Sr. No.	Content
a.	Hospital registration certificate under any Local Authority (Corporation) <i>pmc.</i>
b.	Average Bed Occupancy in %: (Minimum 75%) <i>39.11.6</i> /
c.	Average Number of patients attending OPD (Year-2020-21 and 2021 till date) <i>1 Jan-21 to 31 Dec-21 - 64133</i>

INFRASTRUCTURE DETAILS

1.	<p align="center">Hospital Details</p> <p>Name of the Hospital : <i>Seth Tarachand Ramnath Charitable Ayurvedic Hospital.</i></p> <p>Address: <i>580/2, Rasta Peth, Pune-411011</i></p> <p>Telephone No. : <i>020-2633 6296</i></p> <p>Bed Strength : <i>222 233</i></p> <p>Number of beds registered as per BNH Act <i>233</i></p>
2.	<p>I. Total constructed area of Hospital Building as per MSR (.....Sq.mtr. / Sq.ft.) <i>5124.05</i></p> <p>II. Hospital Administration Block as per MSR (.....Sq.mtr. / Sq.ft.) <i>282.83</i></p> <p>1. Superintendent room.....<i>7</i>..... Sq.mtr. / Sq.ft.</p> <p>2. Deputy Superintendent Room.....<i>7</i>..... Sq.mtr. / Sq.ft.</p> <p>3. Medical officers' room.....<i>4.60</i>..... Sq.mtr. / Sq.ft.</p> <p>4. Matron room.....<i>7</i>..... Sq.mtr. / Sq.ft.</p> <p>5. Assistant Matron Room.....<i>7</i>..... Sq.mtr. / Sq.ft.</p> <p>6. Reception and Registration.....<i>250.23</i>..... Sq.mtr. / Sq.ft.</p> <p>III. Out-Patient Departments (OPD) as per MSR</p> <p>1. Total Area of OPD Complex.....<i>1384.39</i>.....Sq.ft. <i>52 mtr.</i></p> <p>2. No. of OPD's...<i>21</i></p> <p>IV. In Patient Departments (IPD) as per MSR</p> <p>1. Total Area of IPD ComplexSq.ft. <i>1678.24 Sq. mtr.</i></p> <p>2. No. of IPD Departments.....<i>12</i> 12 <i>12</i></p> <p>3. Bed Distribution: <i>List attached</i></p> <p>V. Operation Theatres Block as per MSR</p> <p>1. Total Area of OT Blocksq.ft. <i>560.14 mtr.</i></p> <p>2. No. of OTs available ...<i>6</i>.....</p>
4.	<p>VI. Casualty Facilities <i>Non medico legal Casualty dept.</i></p> <p>State Government Permission Letter -</p>
5.	<p>VII. Central Clinical Laboratory:</p> <p>1. Well-equipped with separate sections for Pathology, Biochemistry and Micro-biology. Attached toilet shall be there for collection of urine samples.<i>Yes</i>.....Yes/<i>No</i></p> <p>2. Other diagnostic tools for ECG or TMT ...<i>E.C.G. machine</i>.....Yes/<i>No</i></p> <p>VIII. Radiology or Sonography Section:</p> <p>1. Radiologist chamber,<i>Yes</i>.....Yes/<i>No</i></p> <p>2. X-ray room.....<i>Yes</i>.....Yes/<i>No</i></p> <p>3. Dark room.....<i>Yes</i>.....Yes/<i>No</i></p> <p>4. Film drying room.....<i>Yes</i>.....Yes/<i>No</i></p> <p>5. Store room.....<i>Yes</i>.....Yes/<i>No</i></p> <p>6. Patients waiting and dressing room.....<i>Yes</i>.....Yes/<i>No</i></p> <p>7. Reception or registration or report room. ...<i>Yes</i>.....Yes/<i>No</i></p> <p>IX. Labour RoomSq.ft. <i>36.10 Sq. mtr.</i></p>

DEPUTY SUPERINTENDENT
 Seth Tarachand Ramnath
 Charitable Ayurvedic Hospital
 Pune-411 011

Bed Distribution

Sr. No.	Department	Total No. of Available Bed
1	Kayachikitsa (Panchkarma Rasyan & Manasrog etc)	103
2	Shalya	44
3	Shalakya	31
4	Prasuti & Stri Roga	32
5	Kaumarbhritya (Balrog)	23
	Total No. of Bed	233

||KABhat
DEPUTY SUPERINTENDENT
Seth Tarachand Ramnath
Charitable Ayurvedic Hospital
Pune-411 011

भारतीय गैर न्यायिक

एक सौ रुपये

Rs. 100

रु. 100

ONE HUNDRED RUPEES



सत्यमेव जयते

भारत INDIA
INDIA NON JUDICIAL

महाराष्ट्र MAHARASHTRA

2019

VK 630128

अनु. क्र. 26545 दि. 26 JUL 2019 नु. शु. रकम 100/-
दस्तावा प्रकार शि. प्रतिज्ञापत्रासाठी फक्त
दस्त नोंदणी करणार आहेत का ? होय/नाही.
मिलकतीचे वर्णन
मुद्रांक व घेणाऱ्याचे नांव प्रिन्सिपल SKSCMP
पत्ता इत्ये 20/215 अर्य
दुराच्या पक्षकाराचे नांव
हस्ते व्यक्तीचे नांव व शे.ये. ए. ए. पत्ता अर्य

वैयक्तिक नोंदणी करणार अहिलकरी
पुणे
16 JUL 2019

मुद्रांक विकत घेणाऱ्याची रही.

ज्या कारणासाठी ज्यांनी मुद्रांक खरेदी केला त्यांनी त्याच कारणासाठी
मुद्रांक खरेदी केल्यापासून 6 महिन्यात

संजय रंगनाथ चौधरी
घरबाना क्र. 2209998
928, करमा वेठ, पुणे-411004

Memorandum of Understanding

BETWEEN

Deccan Education Society, Pune , a Society registered under the Societies Registration Act,1860, and also a Charitable Trust registered under the Bombay Public Trust Act,1950, at registered no F-167 having it's office at Fergusson College Campus, Namdar Gopal Krishna Gokhale path, Shivajinagar, Pune-411004, represented through its duly authorised signatory Shri Dhananjay Anant Kulkarni, age 50 yrs, Secretary, Governing Body, Deccan Education Society, Pune (vide GBR-06/20.12.2018) hereinafter called as the party of the first part which expression shall, unless repugnant to the context or meaning thereof, mean and includes his legal heirs, successors survivors, executors and assign of the one part.

AND

SETH TARACHAND RAMNATH CHARITABLE HOSPITAL TRUST, Rastha Peth, Pune - 411 004 duly represented by its authorized signatories Shri. DATTAJI FAKIRBA GAIKWAD, Chairman, Governing Council, S.T.R.C.A. Hospital Trust aged about 73 years, residing at 43, National Society, Baner Road, Aundh, Pune-411007 and SHRI. GOPAL SHRIVALLABH RATHI, Managing Trustee, S.T.R.C.A. Hospital Trust aged about 67 years, Occupation - Business, residing at "Shriraj", S.No. 20/2, Kothrud, Pune-411038.

(which expression shall unless there be anything repugnant to the subject or contrary to the context mean and include its present and future Trustees, their Heirs, Legal representatives, Executors, Administrators and Assigns) (herein after referred to as 'TARACHAND' for the sake of brevity)

The party of the second part.

WHERE AS

- A. The D E Society is a Society registered under the Societies Registration Act, 1860 so also is an educational charitable trust, under the Bombay Public Trust Act, 1950 pursuing its objects of imparting formal and informal education in various disciplines.
- B. The D E Society has established an institute by the name D. E. SOCIETY'S SMT. SUBHADRA K. JINDAL COLLEGE OF NURSING in 2008 (herein after referred to as the said 'COLLEGE') with appropriate permissions from Indian Nursing Council, Maharashtra Nursing Council, Govt. of Maharashtra and affiliated to Maharashtra University of Health Sciences, Nashik.
- C. Seth Tarachand Ramnath Charitable Hospital Trust is also a Society registered under the Societies Registration Act, 1860 and charitable trust registered under the Bombay Public Trust Act, 1950 and company incorporated and registered under section 25 of the companies act 1956 and has established Seth Tarachand Ramnath Charitable Hospital here at Pune (herein after referred to as the said 'HOSPITAL') for the sake of brevity.
- D. For mutual benefit, the parties hereto agreed that for imparting of practical training and examination of the students as contemplated by the concerned syllabus, the said college shall send students up to its intake capacity, in batches each comprising about 30-40 students led by its faculty members to the said Hospital in consideration of the said college paying an amount Rs.600/- (Rs. Six hundred only) per student per month during the period of their practical training and according to other terms and conditions enumerated below:

NOW THIS MEMORANDUM OF UNDERSTANDING WITNESSETH:

1. SCOPE:

The scope of this understanding extends only to deputation of the students by "D. E. SOCIETY'S SMT. SUBHADRA K. JINDAL COLLEGE OF NURSING" up to intake capacity for all classes, for imparting of practical training and examination as contemplated by the concerned syllabus for the discipline, in batches, each comprising of about 30-40 students led by its faculty members to the said hospital and other incidental and ancillary matters related thereto.

2. DURATION:

2.1 The duration of this understanding shall be for a period of Three years from 01/01/2020 to 31/12/2022 unless expressly extended.

2.2 Both the parties can cancel or terminate the present MOU by giving Three Months prior notice in writing to each other. In case of dispute, the same will be referred to the Arbitrator appointed by the parties with mutual understanding, whose decision shall be final and binding on both the parties.

3. AGREEMENT :

3.1 Seth Tarachand Ramnath Charitable Hospital hereby agrees and permits the

D. E. SOCIETY'S SMT. SUBHADRA K. JINDAL COLLEGE OF NURSING to depute students up to its intake capacity in batches, each comprising of about 30-40 students led by its faculty members to the said hospital for imparting of Practical training and Examination of students as contemplated by the concerned syllabus.

3.2 The said college shall acquaint the students with the norms of discipline to be

followed while on the campus of the said Hospital with appropriate notice that in case of any indiscipline by any of the students, the Hospital shall have right to restrict her/ him from visiting the said Hospital.

3.3 The said college is permitted to hold its practical and / or theoretical training

in consonance with the syllabus prescribed for the course and to hold examination in the said Hospital, without however, disturbing the working of the said Hospital.

4. CONSIDERATION:

4.1 In consideration of this M.O.U, the D E Society shall pay and / or causes to pay



through the said college an amount of Rs.600/- (Rs. Six hundred only) per student per month during the period of their experience to the said Hospital.

4.2 The parties shall maintain a register of students attending the said Hospital for recording of attendance of the students on the campus of the said Hospital and shall be verified by the faculty member leading the batches and any authorized staff of the said Hospital.

4.3 The said register shall remain in custody of said college and on each deputation shall be brought to the said Hospital for verification by the parties in terms hereof.

4.4 Limitation of time for payment:

It is agreed by and between the parties that after the completion of the month in which training was imparted to the students by the said Hospital, the D E Society shall pay the amount to be calculated as per the number of students attended in the previous month within 07 days from the completion of each month. If the D E Society fails or neglects to pay the amount to the said Hospital consecutively for 3 months, in such case said Hospital will be entitled to revoke / Cancel the present MOU by sending written letter by registered post A/D to the D E Society in this behalf.


4.5 It is agreed by and between the parties that the parties of the first part shall make the payment to the party of the second part by account payee cheques to be drawn in the name of "Seth Tarachand Ramnath Charitable Ayurvedic Hospital Trust".

5. OBLIGATIONS:

5.1 The D E Society and the said college and the faculty leading the batches shall be responsible for maintenance of discipline, directives, decorum and good behaviour of and by the students on the campus of the said Hospital.

5.2 It shall be obligatory on the party of the second part to provide the necessary access and assistance to the students during the practice session as per the decided schedule. Since the matter relates to the academic year of the concerned students of the said college, except in cases of gross indiscipline and misdemeanour, the said hospital shall not restrain the students deputed in the terms hereof.

5.3 In the very nature of the matter, the parties here to undertake to extend all necessary co-operation to each other, so that the education of the students of the said College and the treatment and care of the patients of the said Hospital is not hampered and student will also get a practical experience adding value to their professional course.



In witness whereof, the parties hereto have signed and executed this MEMORANDUM OF UNDERSTANDING on the seventeenth day of January 2020.

Shri. Dhananjay Anant Kulkarni

Secretary, Governing Body and Council,

(duly authorized signatory of and for D. E. Society)

In the presence of:

Dr. Sharad S. Agarkhedkar

Address : D1, Hill view residency, Baner road

Opposite Bikaner swmts, Pune 411045.

Smt. Rosamma Basil

301, Dillenia, Nyati Estate,

Pune- 411060

(Shri. Dattaji F. Gaikwad)
Chairman, Governing Council
S.T.R.C.A.H. Trust

(Gopal Rathi)
Managing Trustee
S.T.R.C.A.H. Trust

In the presence of :

Signature:

Name: YLLAS B. SAVANT

Address: 203/1 RABTA PETH, SOXA
APARTMENT, PUNE-411011.

H. M. GIRME
NOTARY
GOVERNMENT OF INDIA



My Licence expires on 18-042020

18 DEC 2019

पुणे नगरपालिका (२०२० ते २३)

३१९८६८

मुमादामु. १११२ (१०० पानी ३० पुस्तके) १२-०९

आरोग्य/अन्न परवाना



पुणे महानगरपालिका
PUNE MUNICIPAL CORPORATION

सन १९४९ च्या दि बॉम्बे नर्सिंग होम्स रजिस्ट्रेशन अॅक्टच्या कलम ५ अन्वये दिलेले
रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट

Certificate of Registration under Section 5 of the Bombay Nursing Homes
Registration Act, 1949
(नियम ५ अन्वये) (Under Rule 5)

क्रमांक No. : N^o 2694

दि बॉम्बे नर्सिंग होम्स रजिस्ट्रेशन अॅक्ट, १९४९ अन्वये श्री. / श्रीमती डॉ. सी. कल्याण
चंद्रशेखर भट यांचे ६६ ताराचंद रावताय चॅरिटेबल
येथील नर्सिंग होम / मॅटर्निटी होम रजिस्टर केले असून सदरचे नर्सिंग होम मॅटर्निटी होम चालविण्यास परवाना
देण्यात येत आहे. आयुर्विद्येक हस्पिटल

This is to certify that Shri / Shrimati डॉ. सी. कल्याण,
चंद्रशेखर भट has been registered under the
Bombay Nursing Homes Registration Act, 1949 in respect of ५०१-११
situated at
and has been authorised to carry on the said Nursing Home.

रजिस्ट्रेशन क्र. <u>LCBP-2013-00121</u>	प्रसूतीसाठी	<u>६०</u>	कॉट्स
Registration No.	Maternity		Cots
रजिस्ट्रेशन दि. <u>०९.०४.२०२०</u>	इतर रुग्णांसाठी	<u>१६२</u>	कॉट्स
Date of Registration	Other Nursing Patients		Cots
ठिकाण Place : <u>पुणे</u>	<u>पुणे नगरपालिका</u>		
सर्टिफिकेट दिल्याचा दिनांक Date of issue of Certificate :	<u>१०/०१/२०२३</u>		

सदरचे सर्टिफिकेट दिनांक ३१ मार्च २०२३ पर्यंत कार्यवाहीत राहील.

This Certificate shall be valid up to 31st March _____

Dr. Manjima Dinkar
(डॉ. मंजिमा दिंकार) सहाय्यक आरोग्य अधिकारी
पुणे महानगरपालिका

Dr. Anish Bhat
आरोग्यसुख, पुणे महानगरपालिका
Medical Officer of Health, Pune Municipal Corporation.
आरोग्य अधिकारी
पुणे महानगरपालिका

Maharashtra University of Health Sciences, Nashik
 Inspection Committee Report for Academic Year 202 --- - 202---

Clinical Material in Hospital

HOSPITAL DETAILS *Rao Nursing Home*

Sr. No.	Content
a.	Hospital registration certificate under any Local Authority (Corporation)
b.	Average Bed Occupancy in %: (Minimum 75%)55%
c.	Average Number of patients attending OPD (Year-2020-21 and 2021 till date) - 893

INFRASTRUCTURE DETAILS

1.	Hospital Details
	Name of the Hospital : Rao Nursing Home
	Address: S. No. 691A-1A-1, CTS No. 1897 – B, Pune- Satara Road, Bibwewadi, Pune. 411037.
	Telephone No. : 020-24526800.
	Bed Strength: 123 Beds.
	Number of beds registered as per BNH Act
2.	I. Total constructed area of Hospital Building as per MSR (2852.05 Sq.mtr.)
	II. Hospital Administration Block as per MSR (2500 Sq.ft.)
	1. Superintendent room 130 Sq.ft.
	2. Deputy Superintendent Room NA
	3. Medical officers' room NA
	4. Matron room 120 Sq.ft.
	5. Assistant Matron Room NA
	6. Reception and Registration 1828. Sq.ft.
	III. Out-Patient Departments (OPD) as per MSR
	1. Total Area of OPD Complex 4400.Sq.ft.
	2. No. of OPD's 10
	IV. In Patient Departments (IPD) as per MSR
	1. Total Area of IPD Complex 19542 Sq.ft.
	2. No. of IPD Departments 16
	3. Bed Distribution..... Accident & Emergency (Casualty), ICU, HDU, Critical Isolation, Dialysis, Endoscopy, Cardiac Recovery, OT Preoperative Holding Area, Marigold (Male General Ward), Lily (Female General Ward), Rose (Semi Private), Tulip (Private Ward), Non Critical Isolation, Orchid (Deluxe ward), Lotus (Suit Rooms), Chemotherapy Ward
	V. Operation Theatres Block as per MSR
	1. Total Area of OT Block 7800 sq.ft.
	2. No. of OTs available - 04
4.	VI. Casualty Facilities
	State Government Permission Letter
5.	VII. Central Clinical Laboratory;
	1. Well-equipped with separate sections for Pathology, Biochemistry and Micro-biology, Attached toilet shall be there for collection of urine samples.Yes
	2. Other diagnostic tools for ECG or TMT Yes
	VIII. Radiology or Sonography Section;
	1. Radiologist chamber, Yes
	2. X-ray room.....Yes
	3. Dark room.....Yes
	4. Film drying room.....Yes
	5. Store room.....Yes
	6. Patients waiting and dressing room.....Yes
	7. Reception or registration or report room..... Yes
	IX. Labour Room ...NA

Maharashtra University of Health Sciences, Nashik
Inspection Committee Report for Academic Year 202 --- - 202---

Clinical Material in Hospital

Faculty

Name of College/Institute.....

HOSPITAL DETAILS

Rao Nursing Home

Sr. No.	Particulars to be verified	Adequate / Inadequate
1	The Institute / College shall execute a MoU with any institute for affiliation of hospital in addition to minimum 100 bedded own / parent Hospital (Affiliated hospital must be 50 bedded or more.)	Adequate
a.	Whether Hospital is registered under any act under Local Authority such as Corporation, Municipality, Gram Panchayat etc.:	Adequate
b.	Student Bed Ratio for UG & PG to be verified: (As per MSR) <i>1:3</i>	
c.	Average Bed Occupancy in %: (Minimum 75%)	55%
d.	Clinical facilities for PG to be verified : (As per MSR)	
	(i) Whether OPD is functioning to be verified <i>yes</i> (ii) Total No of OPD (on the day of inspection) <i>115</i> (iii) Average Number of patients attending OPD (current year) <i>2952</i> (iv) Average Number of Delivery (Current year) <i>-</i> (v) Average Number of abnormal Delivery (Current year) <i>-</i>	
	<ul style="list-style-type: none"> • As per Central Council Norms/ University Norms, above Infrastructure must be available at College. • If Infrastructure is available, then mark "Adequate" & do not attach any documents. • In case of "Inadequate", it must be mark as "Inadequate" with evidence. 	





महाराष्ट्र MAHARASHTRA

2019

WB 875069

या कारणासाठी ज्यांनी मुद्रांक खरेदी केला त्यांनी त्याच कारणासाठी मुद्रांक खरेदी केल्यापासून ६ महिन्यांच्या आत कोर्टात वधनकारक आहे

अनु.क्र. 33424 दि. 9/6/2019 मु.शु.रकम 900
 दस्तावा प्रकार 2551 सी.ए.ए.
 दस्त नोंदणी क्रमांक 2551/ना.सी.
 मिळकतीचे धर्जन
 मुद्रांक विकत घेतलेले मालक श्री. धनंजय - S. H. J. - C. M. P.
 पत्ता F. C. 2551 को
 दुसऱ्या पक्षकाराचे नाव
 हस्त लेखणीचे नाव व पत्ता श्री. धनंजय - S. H. J. - C. M. P., F. C. 2551 को.
 शुभमारी सुभाष दनगर
 परवाना क्र. 209598
 पदांक विकत घेतल्याची सही 9388 शिवाजीनगर पुणे पत्राचा तमाम पत्र



Memorandum of Understanding
 BETWEEN

Deccan Education Society, Pune , a Society registered under the Societies Registration Act,1860, and also a Charitable Trust registered under the Bombay Public Trust Act,1950, at registered no F-167 having it's office at Fergusson College Campus, Namdar Gopal Krishna Gokhale path, Shivajinagar, Pune-411004, represented through its duly authorised signatory Shri Dhananjay Anant

Shri Dhananjay Anant

M. J. Jindal

True Copy

PRINCIPAL
 D. E. Society's Smt. Subhadra K. Jindal
 College of Nursing, Pune.

Kulkarni, age 50 yrs, Secretary, Governing Body, Deccan Education Society, Pune (vide GBR-06/20.12.2018) hereinafter called as the party of the first part which expression shall, unless repugnant to the context or meaning thereof, mean and includes his legal heirs, successors survivors, executors and assign of the one part.

The party of the first part.

AND

RAO NURSING HOME (Managed by: Dr. Harishchandra Sakhare, MD, DNE (Anesthesia, PGDPV, PGCBM, Certificate in Law and Medicine, Rao Nursing Home, Pune having its administrative office at B,691A-1A-1, CTB No. 1897, Pune - Satara Rd, Bibvewadi, Pune 411037 duly represented by its authorized signatory Dr. Harishchandra Sakhare, Administrative Officer, Rao Nursing Home, Pune aged 44 years, Rao Nursing Home, Pune.

(which expression shall unless there be anything repugnant to the subject or contrary to the context mean and include its present and future Trustees, their Heirs, Legal representatives, Executors, Administrators and Assigns) (Herein after referred to as 'RAO NURSING HOME' for the sake of brevity)

The party of the second part.

WHERE AS

- A. The D E Society is a Society registered under the Societies Registration Act, 1860 so also is an educational charitable trust, under the Bombay Public Trust Act, 1950 pursuing its objects of imparting formal and informal education in various disciplines.
- B. The D E Society has established an Institute by the name D. E. SOCIETY'S SMT. SUBHADRA K. JINDAL COLLEGE OF NURSING in 2008 (herein after referred to as the said 'COLLEGE') with appropriate permissions from Indian Nursing Council, Maharashtra Nursing Council, Govt. of Maharashtra and affiliated to Maharashtra University of Health Sciences, Nashik.
- C. RAO NURSING HOME which is registered under Section 5 of the Bombay Nursing Homes Registration Act, 1949 having its registered office at B, 691A-1A-1, CTB No. 1897, Pune - Satara Rd, Bibvewadi, Pune 411037
- D. For mutual benefit, the parties hereto agree that for imparting of practical training and examination of the students as contemplated by the concerned syllabus, the said college



[Signature]
True Copy *[Signature]*

PRINCIPAL
D. E. Society's Smt. Subhadra K. Jindal
College of Nursing, Pune.

shall send students up to its intake capacity, in batches each comprising about 15-20 students led by its faculty members to the said Hospital during the period of their practical training and according to other terms and conditions enumerated below:

NOW THIS MEMORANDUM OF UNDERSTANDING WITNESSETH:

1. SCOPE :

The scope of this understanding extends only to deputation of the students by "D. E. SOCIETY'S SMT. SUBHADRA K. JINDAL COLLEGE OF NURSING" up to its intake capacity for all courses, for imparting of practical training and examination as contemplated by the concerned syllabus for the discipline, in batches, each comprising of about 15-20 students led by its faculty members to the said hospital and other incidental and ancillary matters related thereto.

2. DURATION:

2.1 The duration of this understanding shall be for a period of Three Academic Years i.e. 2019-20, 2020-21 & 2021-22 unless expressly extended.

2.2 Both the parties can cancel or terminate the present MoU by giving Three Months prior notice in writing to each other. In case of dispute, the same shall be referred to the Arbitrator appointed by the parties with mutual understanding, whose decision shall be final and binding on both the parties.

3. AGREEMENT :

2.3 RAO NURSING HOME, hereby agrees and permits the

D. E. SOCIETY'S SMT. SUBHADRA K. JINDAL COLLEGE OF NURSING to depute students up to its intake capacity in batches, each comprising of about 15-20 students led by its faculty members to the said hospital for imparting of Practical training and Examination of students as contemplated by the concerned syllabus.

2.4 The said college shall acquaint the students with the norms of discipline to be

Followed while on the campus of the said Hospital with appropriate notice that in case of any indiscipline by any of the students, the Hospital shall have right to restrict her/ him from visiting the said Hospital..



[Handwritten signature]

[Handwritten signature]

True Copy

PRINCIPAL

**D. E. Society's Smt. Subhadra K. Jindal
College of Nursing, Pune.**



2.5 The said college is permitted to hold its practical and / or theoretical training in consonance with the syllabus prescribed for the course and to hold examinations in the said Hospital, without however, disturbing the working of the said Hospital.

2.6 The parties shall maintain a register of students attending the said hospital for recording the attendance of the students and the said register shall be verified by the faculty members accompanying the batches and any authorized staff of the said hospital.

2.7 The said register shall remain in the custody of the said college and for each experience, it shall be brought to the said hospital for verification by the parties in terms hereof.

3 OBLIGATIONS :

3.1 The D E Society, the said college and the faculty leading the batches shall be responsible for the maintenance of discipline, directives, decorum and good behavior of and by the students on the campus of the said Hospital.

3.2 Since the matter relates to the academic year of the concerned students of the said college, except in cases of gross indiscipline and misdemeanor, the said hospital shall not restrain the students deputed in the terms hereof.

3.3 In the very nature of the matter, the parties here to undertake to extend all necessary co-operation to each other, so that the education of the students of the said College and the treatment and care of the patients of the said Hospital is not hampered.

In witness whereof, the parties hereto have signed and executed this MEMORANDUM OF UNDERSTANDING on the 26 day of DEC 2019.

Shri Dhananjay Anant Kulkarni,
Secretary, Governing Body
(duly authorized signatory of and for D. E. Society)

Party of the first part


In the presence of:


Dr. Sharad S. Agarkhedkar
Chairman, Local Management Committee,
DES's Smt Subhadra K. Jindal College of Nursing, Pune



True Copy


PRINCIPAL
D. E. Society's Smt. Subhadra K. Jindal
College of Nursing, Pune.


Smt. Rosamma Basil,
Principal,
DES's Smt Subhadra K. Jindal College of Nursing, Pune



Dr. Harishchandra Sakhare
Administrative Officer, Rao Nursing Home
(duly authorized signatory of and for Rao Nursing Home, Pune)

Party of the second part

In the presence of:


Signature: 
Name: Mangesh Ghoderao
Address: Gandharva Nagari
Moshi, Pune.

BEFORE ME




H. M. GIRME
NOTARY
GOVERNMENT OF INDIA
Noted & Registered at
Serial Number 1839/2019


26 DEC 2019



My Licence expires on 18-042020



True Copy


PRINCIPAL
D. E. Society's Smt. Subhadra K. Jindal
College of Nursing, Pune.

पुणे नगरपालिका (२०१८ ते २१)

३/१८२१

मुमादामु. १११२ (१०० पानी ३० पुस्तके) १२-०९

आरोग्य/अन्न परवाना



पुणे महानगरपालिका

PUNE MUNICIPAL CORPORATION

सन १९४९ च्या दि. बॉम्बे नर्सिंग होम्स रजिस्ट्रेशन अॅक्टच्या कलम ५ अन्वये दिलेले रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट

Certificate of Registration under Section 5 of the Bombay Nursing Homes Registration Act, 1949 (नियम ५ अन्वये) (Under Rule 5)

क्रमांक No. : No 2000

दि बॉम्बे नर्सिंग होम्स रजिस्ट्रेशन अॅक्ट, १९४९ अन्वये श्री. / श्रीमती श्री. मंगलदासबाई पटेल यांचे

येथील नर्सिंग होम / मॅटर्निटी होम रजिस्टर केले असून सदरचे नर्सिंग होम व मॅटर्निटी होम चालविण्यास परवाना देण्यात येत आहे.

This is to certify that Shri / Shrimati मंगलदासबाई पटेल has been registered under the Bombay Nursing Homes Registration Act, 1949 in respect of मंगलदासबाई, पुणे-३८ situated at and has been authorised to carry on the said Nursing Home.

रजिस्ट्रेशन क्र. LCBP-2012-00009 प्रसूतीसाठी - कॉट्स
Registration No. Maternity Cots
रजिस्ट्रेशन दि. : इतर रुग्णांसाठी १२३ कॉट्स
Date of Registration Other Nursing Patients Cots
ठिकाण Place : पुणे (१०००) (१०००) निवासी व ५००

सर्टिफिकेट दिल्याचा दिनांक Date of issue of Certificate : सदरचे सर्टिफिकेट दिनांक ३१ मार्च २०१९ पर्यंत कार्यवाहीत राहिल.

This Certificate shall be valid up to 31st March

True Copy

PRINCIPAL

D. E. Society's Smt. Sashadra K. Jindal College of Nursing, Pune.


Dr. P. S. Patil (M.B.B.S.)
सा. वैशाली जाधव
आरोग्यप्रमुख, पुणे महानगरपालिका.
Medical Officer of Health, Pune Municipal Corporation.

Maharashtra University of Health Sciences, Nashik
Inspection Committee Report for Academic Year 202 --- 202---
Clinical Material in Hospital
HOSPITAL DETAILS

Sr. No.	Content
a.	Hospital registration certificate under any Local Authority (Corporation) Yes with PMC
b.	Average Bed Occupancy in %: (Minimum) 75%
c.	Average Number of patients attending OPD (Year-2020-21 and 2021 till date) 0 (Due to covid)

INFRASTRUCTURE DETAILS

1.	<p style="text-align: center;">Hospital Details</p> <p>Name of the Hospital : Aundh Institute of Medical Sciences, AIMS Hospital & Research center, Aundh Pune</p> <p>Address: S.No 154, Near PMC Cottage Hospital, Aundh, Pune 411007</p> <p>Telephone No. : 02067400119</p> <p>Bed Strength : 101</p> <p>Number of beds registered as per BNH Act 101</p>
2.	<p>I. Total constructed area of Hospital Building as per MSR (.....Sq.mtr. / Sq.ft.)</p> <p>II. Hospital Administration Block as per MSR(1548.31Sq.mtr. / Sq.ft.)</p> <p>1. Superintendent room 35 Sq.mtr. / Sq.ft.</p> <p>2. Deputy Superintendent Room 35 Sq.mtr. / Sq.ft.</p> <p>3. Medical officers' room 50Sq.mtr. / Sq.ft.</p> <p>4. Matron room 35 Sq.mtr. / Sq.ft.</p> <p>5. Assistant Matron Room 30Sq.mtr. / Sq.ft.</p> <p>6. Reception and Registration 100 Sq.mtr. / Sq.ft.</p> <p>III. Out-Patient Departments (OPD) as per MSR</p> <p>1. Total Area of OPD Complex 300 Sq.mt.</p> <p>2. No. of OPD's 5</p> <p>IV. In Patient Departments (IPD) as per MSR</p> <p>1. Total Area of IPD Complex 1000Sq.mt.</p> <p>2. No. of IPD Departments 6</p> <p>3. Bed Distribution 101 beds</p> <p>V. Operation Theatres Block as per MSR</p> <p>1. Total Area of OTBlock 1100 sq.mt.</p> <p>2. No.of OTs available 4</p>
3.	<p>VI. Casualty Facilities</p> <p>State Government Permission Letter – PMC registration</p>
5.	<p>VII. Central Clinical Laboratory:</p> <p>1. Well-equipped with separate sections for Pathology, Biochemistry and Micro-biology. Attached toilet shall be there for collection of urine samples. Yes</p> <p>2. Other diagnostic tools for ECG or TMT Yes</p> <p>VIII. Radiology or Sonography Section:</p> <p>1. Radiologist chamber. Yes</p> <p>2. X-ray room..... Yes</p> <p>3. Dark room..... Yes</p> <p>4. Film drying room..... Yes</p> <p>5. Store room..... Yes</p> <p>6. Patients waiting and dressing room..... Yes</p> <p>7. Reception or registration or report room..... Yes</p>
	<p>IX. Labour Room 300 Sq.mt.</p>





महाराष्ट्र MAHARASHTRA

© 2016 ©

AB 165594

18 SEP 2017

अनु क्र..... दि..... मु.सु.संख्या.....
 दस्तावा प्रकार.....
 दस्त नोंदणी कारण का? होय / नाही.
 शिक्षकती.....
 मुद्रांक तिथि.....
 पता.....
 दुसऱ्या पक्ष.....
 हस्तें व्यक्ती.....
 मुद्रांक दिवस वेळान्यारी सही.....
 ज्या कारणासाठी ज्यांनी मुद्रांक खरेदी केला आहे त्याच कारणासाठी
 मुद्रांक खरेदी वेळान्यारीतून, महिन्यात कायने बंधनकार आहे.

13 SEP 2017
 प्रथम मुद्रांक शिपीक
 कीर्नागर पुणे करिला



Memorandum of Understanding

BETWEEN

Deccan Education Society, Pune, a Society and an Educational Public Charitable Trust having its office at Fergusson College Campus, Fergusson College Road, Shivajinagar, Pune- 411 004, represented by duly authorized signatory, Dr. SACHIN PRABHAKAR KHEDKAR, Secretary,

PRINCIPAL
 D. E. Society's Smt. Subhadra K.
 Jindal College of Nursing, Pune.

22/4/19
 22/4/19
 22/4/19

Governing Body, D E Society, Age - 48 years, Occupation - Service, residing at 32,A-1, Shivam, Someshwarwadi Road, Pune- 411 008.

(Which expression shall unless there be anything repugnant to the subject or contrary to the context mean and include its present and future Trustees, their Heirs, Legal representatives, Executors, Administrators and Assigns) (Herein after referred to as 'D. E. SOCIETY' for the sake of brevity.)

The party of the first part.

AND

Aundh Institute of Medical Sciences-AiMS Hospital & Research Center, Aundh, Pune runs & manages hospital named & styled as Aundh Institute of Medical Sciences i.e. AIMS AiMS Hospital & Research Center, situated at Near AIMS Square, Aundh, Pune, Maharashtra, 411067.

AiMS a society registered under the Societies Registration Act,1860, at registration No.Maharashtra/ 294/ 2003/ Pune, dated 24.03.2003, and a charitable trust, registered under the Maharashtra Public Trust Act, at registration No.F-19010, dated 06.08.2003, with the office of the Jt.Charity Commissioner, Pune, having its office at AiMS Hospital & Research Center, S.No 154, AiMS Square, Near Marutrao Gaikwad Udyan, Aundh, Pune -411067

Aundh Institute of Medical Sciences i.e. AIMS - AiMS Hospital & Research Center is also registered with Authorities under the provisions of Bombay Nursing Home Registration Act, 1949, represented by duly authorized signatory, **SHRI GOKUL MARUTRAO GAIKWAD, Founder Trustee & Treasurer**, Management Committee, Aundh Institute of Medical Sciences, Aged - 52 years, Occupation - Real Estate & Social entrepreneur, residing at 5, Gaikwad House, 137-138, Marutrao Gaikwad nagar, Aundh Pune: 411 067.

(which expression shall unless there be anything repugnant to the subject or contrary to the context mean and include its present and future Trustees, their Heirs, Legal representatives, Executors, Administrators and Assigns) (Herein after referred to as 'AiMS Hospital & Research Center' for the sake of brevity) **The party of the second part.**



P
di

B. T
S
tc
C
M
C. A
re
tr
I
In
N
D. A
C
N
S
M
y
H

WHERE AS

A. The D E Society is a Society registered under the Societies Registration Act, 1860 so also is an educational charitable trust, under the Bombay Public Trust Act, 1950 pursuing its objects of imparting formal and informal education in various disciplines.

B. The D E Society has established an Institute by the name D. E. SOCIETY'S SMT. SUBHADRA K. JINDAL COLLEGE OF NURSING in 2008 (herein after referred to as the said 'COLLEGE') with appropriate permissions from Indian Nursing Council, Maharashtra Nursing Council, Govt. of Maharashtra and affiliated to Maharashtra University of Health Sciences, Nashik.

C. AiMS a society registered under the Societies Registration Act, 1860, at registration No. Maharashtra/ 294/ 2003/ Pune, dated 24.03.2003, and a charitable trust, registered under the Maharashtra Public Trust Act, at registration No. F-19010, dated 06.08.2003, with the office of the Jt. Charity Commissioner, Pune, having its office at AiMS Hospital & Research Center, S.No 154, AiMS Square, Near Marutrao Gaikwad Udyan, Aundh, Pune -411067

D. Aundh Institute of Medical Sciences i.e. AIMS - AiMS Hospital & Research Center is also registered with Authorities under the provisions of Bombay Nursing Home Registration Act, 1949, represented by duly authorized signatory, **SHRI GOKUL MARUTRAO GAIKWAD, Founder Trustee & Treasurer,** Management Committee, Aundh Institute of Medical Sciences, Aged - 52 years, Occupation - Real Estate & Social entrepreneur, residing at 5, Gaikwad House, 137-138, Marutrao Gaikwad nagar, Aundh Pune: 411 067.

ling at 32,A-1, Shivam,

contrary to the context
esentatives, Executors,
for the sake of brevity.)

undh, Pune runs &
s i.e. AIMS AiMS
aharashtra, 411067,
50, at registration
registered under the
, with the office of
earch Center, S.No
arch Center is also
e Registration Act,
RAO GAIKWAD,
f Medical Sciences,
5, Gaikwad House,

contrary to the context
esentatives, Executors,
earch Center for the



E. For mutual benefit, the parties hereto agree that for imparting of practical training and examination of the students as contemplated by the concerned syllabus, the said college shall send students up to its intake capacity, in batches each comprising about 30-40 students led by its faculty members to the said Hospital during the period of their practical training and according to other terms and conditions enumerated below:

NOW THIS MEMORANDUM OF UNDERSTANDING WITNESSETH:

1. SCOPE :

The scope of this understanding extends only to deputation of the students by "D. E. SOCIETY'S SMT. SUBHADRA K. JINDAL COLLEGE OF NURSING" up to its intake capacity for all courses, for imparting of practical training and examination as contemplated by the concerned syllabus for the discipline, in batches, each comprising of about 30-40 students led by its faculty members to the said hospital and other incidental and ancillary matters related thereto.

2. DURATION:

2.1 The duration of this understanding shall be for a period of Five Academic Years i.e. 2018-19, 2019-20, 2020-21, 2021-22, & 2022-23 unless expressly extended.


2.2 Both the parties can cancel or terminate the present MOU by giving **Three Months** prior notice in writing to each other.

3. AGREEMENT :


3.1 AIMS Hospital & Research Center hereby agrees and permits the




4.3 In the very nature of the matter, the parties here to undertake to extend all necessary co-operation to each other, so that the education of the students of the said College and the treatment and care of the patients of the said Hospital is not hampered.
In witness whereof, the parties hereto have signed and executed this MEMORANDUM OF UNDERSTANDING on the FIRST day of JULY 2018.


Dr. Sachin P. Khedkar,
Secretary, Governing Body
(duly authorized signatory of and for D. E. Society)
Party of the first part

In the presence of:


Dr. Mohan Swami
Address : 'ERRA', 55/3B, Erandwane,
Ashok Path, Pune- 411 004



Smt. P.U. Mary
302, Salvia, Nyati Iris, Pune- 411 060


SHRI GOKUL MARUTRAO GAIKWAD,
Founder Trustee (duly authorized signatory of and for AiMS Hospital & Research Center, Pune)
Party of the second part




22/7/18



BEFORE ME

PRAKASH NARALE,
NOTARY GOVT OF INDIA
PUNE DISTRICT

11 JUL 2018

पुणे नर्सिंग होम (२०२० ते २३)

३/१८४०

मुमादामु. १११२. (१०० पानी ३० पुस्तके) १२-०९

आरोग्य/अन्न परवाना



पुणे महानगरपालिका
PUNE MUNICIPAL CORPORATION

सन १९४९ च्या दि बॉम्बे नर्सिंग होम्स रजिस्ट्रेशन ॲक्टच्या कलम ५ अन्वये दिलेले
रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट

**Certificate of Registration under Section 5 of the Bombay Nursing Homes
Registration Act, 1949**

(नियम ५ अन्वये) (Under Rule 5)

क्रमांक No. : **Nº 2676**

दि बॉम्बे नर्सिंग होम्स रजिस्ट्रेशन ॲक्ट, १९४९ अन्वये श्री. / श्रीमती

श्रीमती

यांचे **श्रीमती**

येथील नर्सिंग होम / मॅटर्निटी होम रजिस्टर केले असून सदरचे नर्सिंग होम व मॅटर्निटी होम चालविण्यास परवाना देण्यात येत आहे.

This is to certify that Shri / Shrimati

श्री. १५४, कुमार् कर्मा सिंग सिसो,

has been registered under the

Bombay Nursing Homes Registration Act, 1949 in respect of

३०६, पुणे-०६

situated at

and has been authorised to carry on the said Nursing Home.

रजिस्ट्रेशन क्र. **LCBP-2012-00128** प्रसूतीसाठी

Registration No.

Maternity

२१

कॉट्स

Cots

रजिस्ट्रेशन दि. :

Date of Registration

इतर रुग्णांसाठी

Other Nursing Patients

८०

कॉट्स

Cots

ठिकाण Place :

पुणे

एकूण एकूण एकूण एकूण

सर्टिफिकेट दिल्याचा दिनांक Date of issue of Certificate : **दि. ०३.११.२०२०**

सदरचे सर्टिफिकेट दिनांक ३१ मार्च **२०२३** पर्यंत कार्यवाहीत राहील.

This Certificate shall be valid up to 31st March

डॉ. मनिषा नाईक

सहाय्यक आरोग्य अधिकारी(प)

पुणे महानगरपालिका

आरोग्यप्रमुख,

आरोग्य अधिकारी

Medical Officer of Health, Pune Municipal Corporation.

पुणे महानगरपालिका

शुद्ध नियोजित स्वास्थ्यकाया गंधगात अस्वकीक
यामध्ये रूग्णाका मरु ज्ञाना तर जाकाक
मेडिकल ऑफीसर हाथ पुणे म. न. वा. आरि
सर्कल एक-डेप्युटी डायरेक्टर ऑफ हेल्थ याना
केही कळविले आवश्यक आहे.

आरोग्य प्रमुख

Clinical Material in Hospital

HOSPITAL DETAILS

Sr. No.	Content
a.	Hospital registration certificate under any Local Authority (Corporation)
b.	Average Bed Occupancy in %: (Minimum 75%) ... 80%
c.	Average Number of patients attending OPD (Year-2020-21 and 2021 till date) - 5000 per month.

INFRASTRUCTURE DETAILS

1.	<p align="center">Hospital Details</p> <p>Name of the Hospital : ACCURATE DIAGNOSTICS PVT. LTD.</p> <p>Address: 904, BHANDARKAR ROAD, PUNE - 411004.</p> <p>Telephone No. : 25401959 / 60.</p> <p>Bed Strength : 40.</p> <p>Number of beds registered as per BNH Act - 40</p>
2.	<p>I. Total constructed area of Hospital Building as per MSR (.1600 Sq.mtr. / Sq.ft.)</p> <p>II. Hospital Administration Block as per MSR (.100 Sq.mtr. / Sq.ft.)</p> <p>1. Superintendent room..... Sq.mtr. / Sq.ft.</p> <p>2. Deputy Superintendent Room..... Sq.mtr. / Sq.ft.</p> <p>3. Medical officers' room..... 100..... Sq.mtr. / Sq.ft.</p> <p>4. Matron room..... Sq.mtr. / Sq.ft.</p> <p>5. Assistant Matron Room..... Sq.mtr. / Sq.ft.</p> <p>6. Reception and Registration..... 100..... Sq.mtr. / Sq.ft.</p> <p>III. Out-Patient Departments (OPD) as per MSR</p> <p>1. Total Area of OPD Complex..... 5000..... Sq.ft.</p> <p>2. No. of OPD's 5.</p> <p>IV. In Patient Departments (IPD) as per MSR</p> <p>1. Total Area of IPD Complex .1200 Sq.ft.</p> <p>2. No. of IPD Departments... 1.....</p> <p>3. Bed Distribution... 1...</p> <p>V. Operation Theatres Block as per MSR</p> <p>1. Total Area of OT Block .5000...sq.ft.</p> <p>2. No. of OTs available 2</p>
4.	<p>VI. Casualty Facilities</p> <p>State Government Permission Letter</p>
5.	<p>VII. Central Clinical Laboratory:</p> <p>1. Well-equipped with separate sections for Pathology, Biochemistry and Micro-biology. Attached toilet shall be there for collection of urine samples. Yes/No</p> <p>2. Other diagnostic tools for ECG or TMT YES..... Yes/No</p> <p>VIII. Radiology or Sonography Section:</p> <p>1. Radiologist chamber, Yes/No</p> <p>2. X-ray room..... Yes/No</p> <p>3. Dark room..... Yes/No</p> <p>4. Film drying room..... Yes/No</p> <p>5. Store room..... Yes/No</p> <p>6. Patients waiting and dressing room..... Yes/No</p> <p>7. Reception or registration or report room. Yes/No</p> <p>IX. Labour Room ..1000 Sq.ft.</p>

Maharashtra University of Health Sciences, Nashik
Inspection Committee Report for Academic Year 202 --- - 202---

Clinical Material in Hospital

Faculty

Name of College/Institute

HOSPITAL DETAILS

Grande Hospital

Sr. No.	Particulars to be verified	Adequate / Inadequate
1	The Institute / College shall execute a MoU with any institute for affiliation of hospital in addition to minimum 100 bedded own / parent Hospital (Affiliated hospital must be 50 bedded or more.)	<i>Yes.</i>
a.	Whether Hospital is registered under any act under Local Authority such as Corporation, Municipality, Gram Panchayat etc.:	<i>Yes</i>
b.	Student Bed Ratio for UG & PG to be verified: (As per MSR)	<i>Adequate.</i>
c.	Average Bed Occupancy in %: (Minimum 75%)	
d.	Clinical facilities for PG to be verified : (As per MSR)	
	(i) Whether OPD is functioning to be verified (ii) Total No of OPD (on the day of inspection) (iii) Average Number of patients attending OPD (current year) - <i>500 per month</i> (iv) Average Number of Delivery (Current year) - <i>1000</i> (v) Average Number of abnormal Delivery (Current year) -	
	<ul style="list-style-type: none"> • As per Central Council Norms/ University Norms, above Infrastructure must be available at College. • If Infrastructure is available, then mark "Adequate" & do not attach any documents. • In case of "Inadequate", it must be mark as "Inadequate" with evidence. 	

For ACCURATE DIAGNOSTICS PVT. LTD.

Srinde
Authorised Signatory



महाराष्ट्र MAHARASHTRA

© 2018 ©

UE 575622

24 DEC 2018

अनु. २४.०३१८ दि. २४.१२.२०१८

दस्तावेज प्रकार: College A.P.

रुपय नोंदणी करणार आहेत का: होय / नाही

मिळविल्याचे बंधन:

मुद्रक विकत घेणाऱ्याचे नाव: P. S. Sekhri, C.N.P.

पत्ता: F.C. Road, Pune

दुसऱ्या पक्षदाराचे नाव:

द्वितीय पक्षदाराचे नाव व पत्ता: Ganesha, Dharam, F.C. Road, Pune

श्री. सुचेता सुदार वैजराडे
परवाना क्र. 2201118

मुद्रक विकत घेणाऱ्याची मुद्री 592/2, बुधवार पेठ, पुणे. 2

श्री. कारणाभाटी ग्यांजी मुद्रक खरेदी केला आहे त्याच कारणाभाटी
मुद्रक खरेदी केल्याचा मुनू ६ महिन्यात वापरणे बंधनकारक आहे.

**Memorandum of Understanding
BETWEEN**

DECCAN EDUCATION SOCIETY, PUNE, a Society and an Educational Public Charitable Trust having its office at Fergusson College Campus, Fergusson College Road, Shivajinagar, Pune-411004, represented by duly authorized signatory, Shri Dhananjay Anant Kulkarni, Secretary, Governing Body, D E Society, Age- 50 years, Occupation - Service, residing at 154/5, Deepanjali Apartment, Mukund Nagar, Pune-411037.



(Which expression shall unless there be anything repugnant to the subject or contrary to the context mean and include its present and future Trustees, their Heirs, Legal representatives, Executors, Administrators and Assigns) (Herein after referred to as 'D. E. SOCIETY' for the sake of brevity.)

The party of the first part.

AND

GUPTA HOSPITAL OF ACCURATE DIAGNOSTICS PVT LTD, 904, Bhandarkar Road, Deccan Gymkhana, Pune-411004 represented by its duly authorized signatory Shri Nitin Gupte, Age -61 years, Designation- Chief Operating Officer, Gupta Hospital & Centre for Research in Reproduction, residing at Tulip, Flat No. 602, Paud Road, Kothrud, Pune 411038.

(which expression shall unless there be anything repugnant to the subject or contrary to the context mean and include its present and future Trustees, their Heirs, Legal representatives, Executors, Administrators and Assigns) (Herein after referred to as 'GUPTA HOSPITAL' for the sake of brevity)

The party of the second part.

WHERE AS

- A. The D E Society is a Society registered under the Societies Registration Act, 1860 so also is an Educational Charitable Trust, under the Bombay Public Trust Act, 1950 pursuing its objects of imparting formal and informal education in various disciplines.
- B. The D E Society has established an institute by the name D. E. SOCIETY'S SMT. SUBHADRA K. JINDAL COLLEGE OF NURSING in 2008 (herein after referred to as the said 'COLLEGE') with appropriate permissions from Indian Nursing Council, Maharashtra Nursing Council, Govt. of Maharashtra and affiliated to Maharashtra University of Health Sciences, Nashik.
- C. ACCURATE DIGNOSTICS PVT LTD, a Public Limited Company incorporated & registered under the Company's Act 1956 & having its main objects of establishing and running hospitals & health care facilities having its registered office at 894, Bhandarkar Road, Pune 411004 duly represented by Shri Nitin Gupte , C.O.O., Aged - 61 years, residing at Tulip, Flat No. 602, Paud Road, Kothrud, Pune 411038.



D. For mutual benefit, the parties here to agree that for imparting of practical training and examination of the students as contemplated by the concerned syllabus , the said college shall send students up to its intake capacity, in batches each comprising of about 08-10 students led by its faculty members to the said hospital during the period of their practical training and according to other terms and conditions enumerated below:

NOW THIS MEMORANDUM OF UNDERSTANDING WITNESSETH:

1. SCOPE :

The scope of this understanding extends only to deputation of the students by "D. E. SOCIETY'S SMT. SUBHADRA K. JINDAL COLLEGE OF NURSING" up to its intake capacity for all courses, for imparting of practical training as contemplated by the concerned syllabus for the discipline, in batches, each comprising of about 08-10 students led by its faculty members to the said hospital and other incidental and ancillary matters related thereto.

2. DURATION:

2.1 The duration of this understanding shall be for a period of four Academic Years i.e. 2018-19, 2019-20, 2020-21 & 2021-22 unless expressly extended.

2.2 Both the parties can cancel or terminate the present MOU by giving three months prior notice in writing to each other.

3 AGREEMENT :

3.1 GUPTE HOSPITAL hereby agrees and permits the

D. E. SOCIETY'S SMT. SUBHADRA K. JINDAL COLLEGE OF NURSING to depute students up to its intake capacity in batches, each comprising of about 08-10 students led by its faculty members to the said hospital for imparting of Practical training of students as contemplated by the concerned syllabus.



- 3.2 The said college shall acquaint the students with the norms of discipline to be followed while on the campus of the said hospital with appropriate notice that in case of any indiscipline by any of the students, the hospital shall have right to restrict her/ him from visiting the said Hospital.
- 3.3 The said college is permitted to hold its practical and / or theoretical training in consonance with the syllabus prescribed for the course in the said hospital, without however, disturbing the working of the said hospital.
- 3.4 The parties shall maintain a register of students attending the said hospital for recording the attendance of the students and the said register shall be verified by the faculty members accompanying the batches and any authorized staff of the said hospital.
- 3.5 The said register shall remain in the custody of the said college and for each experience, it shall be brought to the said hospital for verification by the parties in terms hereof.


4 OBLIGATIONS :

- 4.1 The D E Society, the said college and the faculty leading the batches shall be responsible for maintenance of discipline, directives, decorum and good behavior of and by the students on the campus of the said hospital.
- 4.2 Since the matter relates to the academic year of the concerned students of the said college, except in cases of gross indiscipline and misdemeanor, the said hospital shall not restrain the students deputed in the terms hereof.




4.3 In the very nature of the matter, the parties here to undertake to extend all necessary co-operation to each other, so that the education of the students of the said College and the treatment and care of the patients of the said hospital is not hampered.

In witness whereof, the parties hereto have signed and executed this MEMORANDUM OF UNDERSTANDING on the 05th day of JAN 2019.


Shri. Dhananjay A. Kulkarni,
Secretary, Governing Body
(duly authorized signatory of and for D. E. Society)
Party of the first part


In the presence of


Dr. Prachee M. Sathe,
Member, Local Management Committee,
DES's Smt. Subhadra K. Jindal College Of Nursing, Pune.


Smt. H.U. Mary
Principal,
DES's Smt. Subhadra K. Jindal College Of Nursing, Pune.


Shri Nitin Gupte,
Chief Operating Officer,
Gupte Hospital, Pune.
(duly authorized signatory of and for Gupte Hospital of Accurate Diagnostics, Pune)
★ Party of the second part

In the presence of:

Signature: 
Name: AVENASH JOSHI
Address: Gupte Hospital

E7, JAN 2019

**Noted and Registered
at Serial Number 280/19**



BEFORE ME

M. M. KULKARNI
NOTARY, GOVERNMENT OF INDIA
PUNE DIST., PUNE

पुणे नर्सिंग होम (२०२५ ते २५)

२/१३६०

मुमादामु. ४७८ (१०० पानी ३ पुस्तके) ४-२१

आरोग्य/अन्न व परवान

पुणे महानगरपालिका

PUNE MUNICIPAL CORPORATION

3075

सन १९४९ च्या दि बॉम्बे नर्सिंग होम्स रजिस्ट्रेशन अॅक्टच्या कलम ५ अन्वये दिलेले
रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट
Certificate of Registration under section 5 of the Bombay Nursing Homes
Registration Act, 1949
(नियम ५ अन्वये) (Under Rule 5)

क्रमांक No. :

दि. बॉम्बे नर्सिंग होम्स रजिस्ट्रेशन अॅक्ट, १९४९ अन्वये श्री. / श्रीमती
डॉ. अश्विनी सहाय अर्जत
शा. अर्जत हांकराबाई अर्जत
अर्जत हांकराबाई अर्जत
येथील नर्सिंग होम / मॅटर्निटी होम रजिस्टर केले असून सदरचे नर्सिंग होम व मॅटर्निटी होम चालविण्यास
परवाना देण्यात येत आहे.

This is to certify that Shri. / Shrimati डॉ. अश्विनी सहाय अर्जत
..... has been registered under the
Bombay Nursing Homes Registration Act, 1949 in respect of डॉ. अर्जत
..... situated at

and has been authorised to carry on the said Nursing Home.

रजिस्ट्रेशन क्र. LCBP. 0506-0388	प्रसूतीसाठी	30	कॉट्स
Registration No. :	Maternity		Cots
रजिस्ट्रेशन दि. : १५.०१.०४.२०२२	इतर रुग्णांसाठी	१०	कॉट्स
Date of Registration : ३१.०३.२०२५	Other Nursing Patients		Cots

ठिकाण Place : पुणे
सर्टिफिकेट दिल्याचा दिनांक Date of issue of Certificate

सदरचे सर्टिफिकेट दिनांक ३१ मार्च २०२५ पर्यंत कार्यवाहीत राहील
This Certificate shall be valid up to 31 st March

सहाय्यक आरोग्य अधिकारी, पुणे महानगरपालिका.
Asst. Medical Officer of Health, Pune Municipal Corporation.

आरोग्य अधिकारी, पुणे महानगरपालिका.
Medical Officer of Health, Pune Municipal Corporation

Clinical Material in Hospital

HOSPITAL DETAILS

Sr. No.	Content
a.	Hospital registration certificate under any Local Authority (Corporation)
b.	Average Bed Occupancy in %: (Minimum 75%)
c.	Average Number of patients attending OPD (Year-2020-21 and 2021 till date)

INFRASTRUCTURE DETAILS

1.	Hospital Details
	Name of the Hospital : Sanjeevan. Hospital.
	Address: Plot No: 23, Off. Karve Road, Erandawane, Pune - 4 .
	Telephone No. : 67250000 / 11
	Bed Strength : 100 beds
	Number of beds registered as per BNH Act 100 beds
2.	I. Total constructed area of Hospital Building as per MSR (.....Sq.mtr. / Sq.ft.)
	II. Hospital Administration Block as per MSR (.....Sq.mtr. / Sq.ft.)
	1. Superintendent room..... Sq.mtr. / Sq.ft.
	2. Deputy Superintendent Room..... Sq.mtr. / Sq.ft.
	3. Medical officers' room..... Sq.mtr. / Sq.ft.
	4. Matron room..... Sq.mtr. / Sq.ft.
	5. Assistant Matron Room..... Sq.mtr. / Sq.ft.
	6. Reception and Registration..... Sq.mtr. / Sq.ft.
	} Approx. 20x20 sq feet.
	III. Out-Patient Departments (OPD) as per MSR
	1. Total Area of OPD Complex.....Sq.ft.
	2. No. of OPD's ..8..
	IV. In Patient Departments (IPD) as per MSR
	1. Total Area of IPD ComplexSq.ft.
	2. No. of IPD Departments...4..
	3. Bed Distribution...80 Beds + 20 ICU Beds = 100 Beds.
	V. Operation Theatres Block as per MSR
	1. Total Area of OT Blocksq.ft.
	2. No. of OTs available5 : O.T.....
4.	VI. Casualty Facilities
	State Government Permission Letter
5.	VII. Central Clinical Laboratory:
	1. Well-equipped with separate sections for Pathology, Biochemistry and Micro-biology. Attached toilet shall be there for collection of urine samples. ...yes..... Yes/No
	2. Other diagnostic tools for ECG or TMTyes..... Yes/No
	VIII. Radiology or Sonography Section:
	1. Radiologist chamber, ...yes..... Yes/No
	2. X-ray room...yes..... Yes/No
	3. Dark room...yes..... Yes/No
	4. Film drying room..... Yes/No
	5. Store room...yes..... Yes/No
	6. Patients waiting and dressing room...yes..... Yes/No
	7. Reception or registration or report room.yes..... Yes/No
	IX. Labour Room 10x10.Sq.ft.



महाराष्ट्र MAHARASHTRA

2019

VL 611887

- 3 SEP 2019

क्र. नं. 35138 दि. २६/०८/२०१९

उपरोक्त करार श्री प्रतिज्ञापत्रासाठी फक्त

दुरुप वाढणी करणार आहेत का ? होय/नाही.

निष्कर्षाची वर्णन

मुद्रांकित पत्र घेणाऱ्याचे नांव शेखसाहेब कदम

पत्ता मुकुंद नगर, पुणे

दुरुप वाढणी करणार्याचे नांव

हस्तक्षेप व्यक्तीचे नांव व उजय धनंजय पत्ता या

26 AUG 2019

प्रमाण मुद्रांक सिधीपं

मुद्रांक घेणे करित

मुद्रांक विकत घेणाऱ्याची रक्ती.


श्री राजय शंभुनाथ चौधरी

वसवण पं. २२०१११४

१८४, लक्ष्मी पेठ, पुणे-११

फक्त उल्लेखीत जमिनी मुद्रांक घेण्या व त्या जमिनी लागू करणाऱ्याची

मुद्रांक घेण्या व त्या जमिनी लागू करणे बंधनकारक आहे



Memorandum of Understanding
BETWEEN

Deepan Education Society, Pune, a Society and an Educational Public Charitable Trust having its office at Fergusson College Campus, Fergusson College Road, Shivajinagar, Pune- 411 004, represented by duly authorized signatory, Shri Dhananjay Anant Kulkarni, Secretary, Governing Body, D.E.Society. Age - 50 years. Occupation - Service, residing at E54/5, Deepanjali Apartment, Mukund Nagar, Pune-411037.

True Copy

(Which expression shall unless there be anything repugnant to the subject or contrary to the context mean and include its present and future Trustees, their Heirs, Legal representatives, Executors, Administrators and Assigns) (Herein after referred to as 'D. E. SOCIETY' for the sake of brevity.)

The party of the first part.

AND

SANJEEVAN HOSPITAL (Managed by: Shashwat Multi-specialty Hospital India Pvt. Ltd.), Plot.No.23, off Karve Road, Erandwane, Pune-411004 duly represented by its authorized signatory Shri Nitin Gangadhar Gokhale, Administrative Officer, Sanjeevan Hospital, Pune aged 60 years, residing at 35, Shreemuktan Society, Opp. Club Solaris, Kothrud, Pune-411038.

(which expression shall unless there be anything repugnant to the subject or contrary to the context mean and include its present and future Trustees, their Heirs, Legal representatives, Executors, Administrators and Assigns) (Herein after referred to as 'SANJEEVAN HOSPITAL' for the sake of brevity)

The party of the second part.

WHERE AS

- A. The D E Society is a Society registered under the Societies Registration Act, 1860 and also is an educational charitable trust, under the Bombay Public Trust Act, 1925 pursuing its objects of imparting formal and informal education in various disciplines.
- B. The D E Society has established an Institute by the name D. E. SOCIETY'S JNTU SUBHADRA K. JINDAL COLLEGE OF NURSING in 2008 (herein after referred to as the said 'COLLEGE') with appropriate permissions from Indian Nursing Council, Maharashtra Nursing Council, Govt. of Maharashtra and affiliated to Maharashtra University of Health Sciences, Nashik.
- C. SANJEEVAN HOSPITAL, a Public Limited Company incorporated & registered under the Company's Act 1956 & Managed by Shashwat Multi Specialty Hospital India Pvt. Ltd. having its main objects of establishing and running hospitals & health care facilities having its registered office at Plot No.23, off Karve Road, Erandwane, Pune-411004 duly represented by Shri Nitin Gangadhar Gokhale, Designation- Administrative Officer, Age - 60 years, Occupation- Service, residing at 35, Shreemuktan Society, Opp. Club Solaris, Kothrud, Pune-411038.



True Copy

M. M. M.

D. For mutual benefit, the parties hereto agree that for imparting of practical training and examination of the students as contemplated by the concerned syllabus, the said college shall send students up to its intake capacity, in batches each comprising about 15-20 students led by its faculty members to the said Hospital during the period of their practical training and according to other terms and conditions enumerated below:

NOW THIS MEMORANDUM OF UNDERSTANDING WITNESSETH:

1. SCOPE:

The scope of this understanding extends only to deputation of the students by "D. E. SOCIETY'S SMT. SUBHADRA K. JINDAL COLLEGE OF NURSING" up to its intake capacity for all courses, for imparting of practical training and examination as contemplated by the concerned syllabus for the discipline, in batches, each comprising of about 15-20 students led by its faculty members to the said hospital and other incidental and ancillary matters related thereto.


2. DURATION:

2.1 The duration of this understanding shall be for a period of Five Academic Years i.e. 2019-20, 2020-21, 2021-22, 2022-23 & 2023-2024 unless expressly extended.

2.2 Both the parties can cancel or terminate the present MoU by giving Three Months prior notice in writing to each other. In case of dispute, the same shall be referred to the Arbitrator appointed by the parties with mutual understanding, whose decision shall be final and binding on both the parties.

3. AGREEMENT:

3.1 SANJEEVAN HOSPITAL hereby agrees and permits the D. E. SOCIETY'S SMT. SUBHADRA K. JINDAL COLLEGE OF NURSING to depute students up to its intake capacity in batches, each comprising of about 15-20 students led by its faculty members to the said hospital for imparting of Practical training and Examination of students as contemplated by the concerned syllabus.



True Copy

PRINCIPAL



- 3.2 The said college shall acquaint the students with the norms of discipline to be followed while on the campus of the said Hospital with appropriate notice that in case of any indiscipline by any of the students, the Hospital shall have right to restrict her/ him from visiting the said Hospital.
- 3.3 The said college is permitted to hold its practical and / or theoretical training in consonance with the syllabus prescribed for the course and to hold examinations in the said Hospital, without however, disturbing the working of the said Hospital.
- 3.4 The parties shall maintain a register of students attending the said hospital for recording the attendance of the students and the said register shall be verified by the faculty members accompanying the batches and any authorized staff of the said hospital.
- 3.5 The said register shall remain in the custody of the said college and for each experience, it shall be brought to the said hospital for verification by the parties in terms hereof.

4. OBLIGATIONS :

- 4.1 The D E Society, the said college and the faculty leading the batches shall be responsible for the maintenance of discipline, directives, decorum and good behavior of and by the students on the campus of the said Hospital.
- 4.2 Since the matter relates to the academic year of the concerned students of the said college, except in cases of gross indiscipline and misdemeanor, the said hospital shall not restrain the students deputed in the terms hereof.
- 4.3 In the very nature of the matter, the parties here to undertake to extend all necessary co-operation to each other, so that the education of the students of the said College and the treatment and care of the patients of the said Hospital is not hampered.

In witness whereof, the parties hereto have signed and executed this MEMORANDUM OF UNDERSTANDING on the 14th day of SEP 2019.

Shri.Dharamraj Anant Kulkarni,
Secretary, Governing Body
(duly authorized signatory of and for D. E. Society)

Party of the first part

True Copy
D. E. Society

In the presence of:

Dr. Sharad S. Agarkhedkar
Chairman, Local Management Committee,
DES's Smt Subhadra K. Jindal College of Nursing, Pune

Smt. Rosamma Basil,
Principal,
DES's Smt Subhadra K. Jindal College of Nursing, Pune

ROSAMMA BASIL

Shri Nitin Gangadhar Gokhale
Administrative Officer, Sanjeevan Hospital
(duly authorized signatory of and for Sanjeevan Hospital, Pune)

Party of the second part

In the presence of:

Signature:
Name: - Mrs. Shobha V. Kaphare
Address: 502 Tara Shresh, Narhe Rd
Pune 41



True Copy

PROVINCIAL
D. E. Society's Smt. Subhadra K. Jindal
College of Nursing, Pune.

BEFORE ME

H. M. GIRME
NOTARY

GOVERNMENT OF INDIA
Noted & Registered at
Serial Number 1279/2019



KEMH/DIR ACAD/365/2022

Date: 25.04.2022

To,
Lt. Col. Mrs. Rosamma Basil (Retd),
Principal,
Smt. Subhadra K. Jindal College of Nursing,
Fergusson College Campus, Shivajinagar,
Pune – 411004.

Ref. : Your letter No 14/2022-23, dated 07.04.2022

Dear Madam,

With reference to your above letter, you can send 16 students of the IIIrd year B.Sc Nursing from your College, for Clinical experience in Paediatric Nursing from 02.05.2022 TO 11.06.2022.

You have to pay Rs. 2000/- (+ 18% tax) per student per month as per our rules.

With best regards,

Yours sincerely,



Dr. Dayanand Shetty,
Director Academics.

CC:
Director Paediatrics
Matron



**K.E.M. Hospital, Pune
Bank Receipt**

Division : KEM
Party : 1066(Smt. Subhadra K. Jindal College of Nursing)
Status : Approved

Doc No : BRT547/400264
Doc Date : 28/04/2022
Chq No : 000392 Dt : 27/04/2022

Sr No	Particulars	Charge Div	A/C Head	Amount
1	TDS Receivable- Professional (194 J) A. Y. 2023-24	KEM	11611	3200 D
2	Amount received from Smt. Subhadra K. Jindal College of Nursing for 16 student of the III rd year B. Sc. nursing for clinical experience in paediatric nursing from period 02.05.2022 to 11.06.2022 paid by cheque. INVSC1/400106 dt.28/04/22 Bill# dt.	KEM	11560	37760 C
			Total	34560 D

HDFC Bank-SB No 50100012517547

Narration : Ch no. 000392 dated 27.06.2022 received from Smt. Subhadra K. Jindal College of Nursing for 16 student of the III rd year B. Sc. nursing for clinical experience in paediatric nursing from period 02.05.2022 to 11.06.2022 paid by cheque.

In words : Rupees Thirty-Four Thousand Five Hundred Sixty

Prepared By : ddh8513
Prepared Date : 28/04/2022

Approved By : nfb8985
Approved Date : 28/04/2022

[Handwritten Signature]
28/4/22



0060 Smt. Subhadra K. Jindal College of Nursing
FERGUSON COLLEGE CAMPUS, F.C.ROAD,
SHIVAJINAGAR, PUNE -4
Pan. No: AAATD3141P
GST no : 27AAATD3141P1ZL

Payment Voucher

No. : 48

Dated : 27-Apr-2022

Particulars	Amount
Account :	
02705B001C013D004 Practical Training Expenses (TDS 194 J)	32,000.00
02705B001C013D003 Practical Training Expenses	5,760.00
Less: TDS Payable- Professional (194 J) A.Y. 2023-24	(-) 3,200.00
Through :	
HDFC Bank S.B.A/c - 50100328350500	
On Account of :	
Ch.No.000392:issued to KEM Hospital towards clinical training charges from 02.04.2022 to 12.06.2022 of III year Basic B.Sc Nursing (Total 16 students @ Rs.2000/- per student and 18%GST Rs.5760 TDS deducted on 32000@10%=3200/-	
Amount (in words) :	
Rupees Thirty Four Thousand Five Hundred Sixty Only	
	₹ 34,560.00

Approved Budget : 7,87,100.00
Till Date Expenditure : 32,000.00
Balance Budget : 7,55,100.00

Receiver's Signature:

Authorised Signatory

Prepared by

Checked by

Verified by



SANCHETI INSTITUTE FOR ORTHOPAEDICS & REHABILITATION

(Recognised Post-Graduate Teaching & Research Institute by Poona University)

16, Shivajinagar, Pune 411 005. Phone : 2553 3333, 2553 6666, Fax : 2553 3233

E-mail : sanchetihospital@eth.net Website : www.sanchetihospital.org

For Emergency Medical Services Dial : 105757

ISO 9001 : 2000 CERTIFIED HOSPITAL

To,
Principal
DES College Of Nursing,
Pune4.

Subject:- Orthopaedic Nursing Experience

Ref:- Your Letter No.220/09-10 dtd 15-12-2009

Sir/Madam

Sancheti institute For orthopaedics is 150 bedded orthopedics Superspeciality hospital .& it is recognized by Pune University for Post -graduate orthopedics courses like Ms. Ortho, D. Ortho for last more than 20 yrs. Courseslike bachelor& masters in Physiotherapy (BPTH & MPTH) & Also Diploma in Hospital Management both recognized by Pune University are conducted here for last 10 yrs.

We train doctors, nurses & other health professionals in this hospital regularly.

As per the request, herewith we are pleased to grant permission for the orthopedic Nursing experience of your students in this hospital.

Thanking you,

Dr. A. G. Bhimpure
Chief operating officer
Sancheti institute for orthopedics
& rehabilitation

D. E. SOCIETY'S	
DES College of Nursing, Pune	
Inward No.	253
Date	22/01/10
Sign.	



महाराष्ट्र शासन



प्रादेशिक मनोरुग्णालय, येरवडा, पुणे-६

दुरध्वनी क्रमांक	अधिक्षक (वै) ०२०-२६६९६८९० प्रशासकीय अधिकारी-२६६९६८०४ बाह्यरुग्ण विभाग - २६६८१५४३ पर्यवेक्षक (मेनगेट)- २६६९३२७५	Email- supdtrmhmpune06@gmail.com 1722-23 जा.क्र.प्रामरुपुणे/रुवि/आंतरवासियता/ / ०२२ दिनांक :- 14/2/2022 "सामाजिक सुरक्षित आंतर पाळा, कोरोना टाळा"
------------------	---	--

✓ प्रति,

प्राचार्य,

डी.ई.एस.सुभद्रा के जिंदल कॉलेज ऑफ नर्सिंग,
शिवाजीनगर, पुणे.

विषय :- त्रितीय वर्ष बीएससी नर्सिंग आंतरवासियता कालावधी बाबत.....

संदर्भ :- १) आपले पत्र ४८०/२०२२ दि.०५/०२/२०२२

उपरोक्त संदर्भिय विषयास अनुसरुन डी.ई.एस.सुभद्रा के जिंदल कॉलेज ऑफ नर्सिंग, शिवाजीनगर, पुणे, त्रितीय वर्ष बीएससी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांच्या नियमित अभ्यासक्रमानुसार या मनोरुग्णालयामध्ये मनोरुग्ण परिचर्या अनुभवासाठी प्रशिक्षणाची परवानगी देणे बाबत कळविण्यात आले आहे.

त्यानुसार आपल्या महाविद्यालयातील डी.ई.एस.सुभद्रा के जिंदल कॉलेज ऑफ नर्सिंग, शिवाजीनगर, पुणे या विद्यार्थ्यांना दि.१४/०२/२०२२ ते दि.०५/०३/२०२२ त्रितीय वर्ष बीएससी नर्सिंग विद्यार्थ्यांना या कालावधीकरीता मनोरुग्ण परिचर्या अनुभव प्रशिक्षणासाठी परवानगी देण्यात येत आहे.

वरील प्रशिक्षण कालावधीत सर्व प्रशिक्षणार्थीना या रुग्णालयातील अटी व शर्तीचे पालन व कोविड प्रोटोकॉलचे पालन करावे लागेल तसेच उदा.फोटो व छायाचित्रण व मनोरुग्णबाबतची माहिती प्रसारीत करता येणार नाही. व प्रशिक्षणार्थीना प्रत्येकी ५०/- रुपये प्रतिदिन प्रमाणे शुल्क भरावे लागेल.

W. S. S. S. S.

अधिक्षक,

प्रादेशिक मनोरुग्णालय, येरवडा, पुणे

पुणे - ६.

प्रत माहितीसाठी :- अधिसेविका, प्रादेशिक मनोरुग्णालय, येरवडा, पुणे

(वि. नि. नमुना क्र. १) (Fin. R. Form No. 1)

सर्वसा. ११३ मई.
Gen. 113 me.

मूळ प्रत

[अहस्तांतरणीय]

ORIGINAL COPY

[NON-TRANSFERABLE]

शासनास केलेल्या प्रदानाची पावती

RECEIPT FOR PAYMENT TO GOVERNMENT

ठिकाण/Place

पुणे

दिनांक/Date

५/२/२०२२

यांच्याकडून /

Received from

रु./Rs.

२५६००/-

(रुपये/Rupees

प्राचार्य, डी.इ.एस. सुभद्रा के. विद्यालया कॉलेज भोम
पंचवीस पंचवीस टार सर्वेक्षण

on account of

नसिंग शिवाजी नगर पुणे

याकरिता मिळाले.

नसिंग अभ्यासक्रम १० दिवस ३२ विद्यार्थी

रोखपाल वा लेखापाल

Cashier or Accountant.

(सही / Signature)

(पदनाम / Designation)



महाराष्ट्र शासन



प्रादेशिक मनोरुग्णालय, येरवडा, पुणे-६

दुरध्वनी
क्रमांक

अधिक्षक (वै) ०२०-२६६९६८९०
प्रशासकीय अधिकारी-२६६९६८०४
बाह्यरुग्ण विभाग - २६६८१५४३
पर्यवेक्षक (मेनगेट)- २६६९३२७५

Email- supdtrmhypune06@gmail.com

जा.क्र.प्रामरुपुणे/रुवि/आंतरवासियता/१/०२२

दिनांक :- १०/०३/२०२२

२८३५५५०

"सामाजिक सुरक्षित आंतर पाळा, कोरोना टाळा"

प्रति,

प्राचार्य,

डी.ई.एस.सुभद्रा के जिंदल कॉलेज ऑफ नर्सिंग,
शिवाजीनगर, पुणे.

विषय :- त्रितीय वर्ष बीएससी नर्सिंग आंतरवासियता कालावधी बाबत.....

संदर्भ :- १) आपले पत्र ५०५/२०२१-२२ दि.०२/०३/२०२२

उपरोक्त संदर्भिय विषयास अनुसरुन डी.ई.एस.सुभद्रा के जिंदल कॉलेज ऑफ नर्सिंग, शिवाजीनगर, पुणे, त्रितीय वर्ष बीएससी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांच्या नियमित अभ्यासक्रमानुसार या मनोरुग्णालयामध्ये मनोरुग्ण परिचर्या अनुभवासाठी प्रशिक्षणाची परवानगी देणे बाबत कळविण्यात आले आहे.

त्यानुसार आपल्या महाविद्यालयातील डी.ई.एस.सुभद्रा के जिंदल कॉलेज ऑफ नर्सिंग, शिवाजीनगर, पुणे या विद्यार्थ्यांना दि.०७/०३/२०२२ ते दि.१६/०४/२०२२ त्रितीय वर्ष बीएससी नर्सिंग विद्यार्थ्यांना या कालावधीकरीता मनोरुग्ण परिचर्या अनुभव प्रशिक्षणासाठी परवानगी देण्यात येत आहे.

वरील प्रशिक्षण कालावधीत सर्व प्रशिक्षणार्थीना या रुग्णालयातील अटी व शर्तीचे पालन व कोविड प्रोटोकॉलचे पालन करावे लागेल तसेच उदा.फोटो व छायाचित्रण व मनोरुग्णबाबतची माहिती प्रसारीत करता येणार नाही. व प्रशिक्षणार्थीना प्रत्येकी ५०/- रुपये प्रतिदिन प्रमाणे शुल्क भरावे लागेल.

(Signature)

अधिक्षक,

प्रादेशिक मनोरुग्णालय, येरवडा, पुणे

प्रत माहितीसाठी :- अधिसेविका, प्रादेशिक मनोरुग्णालय, येरवडा, पुणे

(वि. नि. नमुना क्र. १) (Fin. R. Form No. 1)

सर्वसा. ११३ महं.
Gen. 113 me.

मूळ प्रत [अहस्तांतरणीय]
ORIGINAL COPY [NON-TRANSFERABLE]

शासनास केलेल्या प्रदानाची पावती
RECEIPT FOR PAYMENT TO GOVERNMENT

ठिकाण/Place ५०) दिनांक/Date ११/०३/२०२२ /
Received from डॉ. ई. एस. सुमद्रा के सिधस डीमेन ओव्हाकडून /
नशिवा
रु./Rs. २८९००/- (रुपये/Rupees Twenty eight)
Thousand Nine Hundred only करिता मिळाले.
on account of Training for dt 7/3/22 to 16/4/22

[Signature]
रोखपाल वा लेखापाल
Cashier or Accountant.

(सही / Signature)
(पदनाम / Designation)

ये.का.मु.-५०,००० पु. (२०० पानी)-११-२०१७-१ पीएच-१ (एच) १११



आरोग्य कार्यालय
पुणे महानगरपालिका
जावक क्र - एच.ओ/२३७४
दिनांक - २९/१०/२१

प्रिन्सीपल

श्रीमती सुभद्रा के. जिंदल कॉलेज ऑफ नर्सिंग,
पुणे

विषय :- श्रीमती सुभद्रा के. जिंदल कॉलेज ऑफ नर्सिंग, पुणे चे प्रशिक्षणार्थीना पुणे महानगरपालिकेच्या रुग्णालये/
दवाखाने येथे प्रशिक्षणाकरीता परवानगीचे शुद्धिपत्र देणे बाबत.

संदर्भ :- मा. आरोग्य अधिकारी, पुणे म.न.पा. यांची मान्यता ठराव क्र. ११७७दि.७/११/२०२१

महोदय,

संदर्भाकीत पत्रान्वये श्रीमती सुभद्रा के. जिंदल कॉलेज ऑफ नर्सिंग, पुणे चे प्रशिक्षणार्थीना पुणे महानगरपालिकेच्या
रुग्णालये / दवाखाने येथे निरीक्षणाकरीता मान्यता मिळणेस कळविले आहे.

तरी सदर निरीक्षणाकरीता पुणे मनपाचे दवाखान्यामध्ये खालील अटीवर मान्यता देण्यास आपली प्रशासकीय मान्यता
मिळणेस विनंती आहे.

१. मा. मुख्य सभा, पुणे म.न.पा. यांचे ठराव क्र. ४६७, दि. २०/१/२००९ अन्वये प्रशिक्षणाकरीता येणाऱ्या विद्यार्थ्यांना
दरमहा प्रत्येकी रु. २५०/- इतके प्रशिक्षण शुल्क आकारण्यात येईल.

२. त्यानुसार आपल्या संस्थेकडून प्रशिक्षणार्थीचे चलन क्र. १६७२७ अन्वये खालीलप्रमाणे शुल्क आकारण्यात आले.

अ क	रुग्णालय व प्रशिक्षण वर्ग	कालावधी (महिने)	प्रशिक्षणार्थी	प्रती प्रशिक्षणार्थी प्रती महिना र.रु.	एकूण र.रु.	
	कमला नेहरू रुग्णालय					
१	बी. बी.एस.सी. नर्सिंग (चतुर्थ वर्ष)	दि.०१/११/२०२१ ते दि.३०/११/२०२१	१	३५	२५०/-	८,७५०/-
	औंध कुटी रुग्णालय					
२	बी. बी.एस.सी. नर्सिंग (चतुर्थ वर्ष)	दि.०१/०१/२०२२ ते दि.३१/०१/२०२२	१	३५	२५०/-	८,७५०/-
एकूण रक्कम रुपये					१७,५००/-	

نوٹ :- एकूण रक्कम रु.१७,५००/- (अक्षरी सतरा हजार पाचशे रुपये फक्त) इतके शुल्क सदर संस्थेकडून आकारण्यात
येईल.

१. पल्स पोलिओ अभियान राबविण्याच्या वेळेस तसेच विविध राष्ट्रीय कार्यक्रमांचे अंमल बजावणी करिता करावयाचे
सर्वेक्षणाच्या वेळेस आपले संस्थेकडील नर्सिंग शाखेतील प्रशिक्षणार्थीना उपस्थित रहाणे बंधनकारक असेल.

२. सदर प्रशिक्षणार्थीना राहणेसाठी रुम उपलब्ध होवू शकणार नाही.

३. सदर अभ्यासक्रमाकरीता लागणारे साहित्य प्रशिक्षणार्थीनी स्वतः आणावे. रुग्णालयाकडून देण्यात येणार नाही.

४. प्रशिक्षणादरम्यान रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही व रुग्णालयाकडील कर्मचाऱ्यांना त्यांचे दैनंदिन
कामकाजामध्ये अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता संस्थेने घ्यावी.

५. कोणत्याही विद्यार्थ्यांना प्रशिक्षणानंतर नंतर नोकरी देणे ही बाब आरोग्य कार्यालयाशी संबंधित नाही.

कळावे,

(डॉ. प्रल्हाद पाटिल)
वैद्यकीय प्रशासकीय अधिकारी
पुणे महानगरपालिका

(डॉ. आशिष भारती)
आरोग्य अधिकारी
पुणे महानगरपालिका

दि. 9/99/2029

पुणे महानगरपालिका

चलन / पावती

16727

खात्याचे नाव : आरोग्य कार्यालय

मालकाचे नाव : श्रीमती सुमद्रा के जिंदल

पत्ता : कॉलेज ऑफ नर्सिंग पुणे

कामाचा तपशील : रक्कम ₹
 पुणे मनपाच्या कमलानंद
 व. के. मातोश्री रमाबाई
 आंबेडकर प. गृह अथ
 परिश्रमाकरिता येणाऱ्या
 विद्यार्थ्यांना परिश्रम शुल्क
 आकारण्याबाबत 9/9/2029
 मा. आरोग्य अधि 8/9/2029

एकूण ₹ 90,400/-

एकूण रक्कम ₹ सतरा हजार पाचशे फक्त

जमा खाते
 इतर जमा
 RI17D101
 चेकक HDFC
 0886666
 28/9/29

(Signature)
 9/99/2029
 अधिका
 खातिप्रमुख
 आरोग्य कार्यालय
 पुणे महानगरपालिका

वरीलप्रमाणे रोख / चेक / मनिऑर्डरने मिळाले.

पैसे मिळाल्याचा
 बँकेचा शिक्का

स्वाक्षरी :
 दिनांक :

मुमादामु. (५०x२ पानी १००० पुस्तके) - स.सा. ११६

दि 9/99/2029

पुणे महानगरपालिका

चलन / पावती

16727

खात्याचे नाव : आरोग्य कार्यालय

मालकाचे नाव : श्रीमती सुमद्रा के जिंदल

पत्ता : कॉलेज ऑफ नर्सिंग पुणे

कामाचा तपशील : रक्कम ₹
 पुणे मनपाच्या कमलानंद
 व. के. मातोश्री रमाबाई आंबेडकर
 प. गृह अथ परिश्रमाकरिता
 येणाऱ्या विद्यार्थ्यांना परिश्रम
 शुल्क आकारण्याबाबत 9/9/2029
 मा. आरोग्य अधि 8/9/2029

एकूण ₹ 90400/-

एकूण रक्कम ₹ सतरा हजार पाचशे फक्त

जमा खाते
 इतर जमा
 RI17D101
 चेकक HDFC
 0886666
 28/9/29

(Signature)
 9/99/2029
 अधिका
 खातिप्रमुख
 आरोग्य कार्यालय
 पुणे महानगरपालिका

वरीलप्रमाणे रोख / चेक / मनिऑर्डरने मिळाले.

पैसे मिळाल्याचा
 बँकेचा शिक्का

स्वाक्षरी :
 दिनांक :

मुमादामु. (५०x२ पानी १००० पुस्तके) - स.सा. ११६



आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, पुणे

जिल्हा आरोग्य अधिकारी,
दूरध्वनी क्र. (वै). २६०५१४१८
कार्यालय दूरध्वनी क्र. २६१२९९६५
ई-मेल आयडी:- dhopune@gmail.com,



"यशवंतराव चव्हाण भवन"
४ था मजला, आरोग्य विभाग,
जिल्हा परिषद, पुणे-१,
जा.क्र.आरोग्य/५२४२१ पुणे
दि. ०८/१२/२०२१

प्रति,

मा. उपसंचालक,
आरोग्य सेवा, पुणे मंडळ पुणे.
जिल्हा-पुणे.

विषय:- डेक्कन एज्युकेशन संस्थेच्या श्रीम.सुभद्रा के जिंदाल, नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना अनुभवासाठी प्रा.आ. केंद्रात काम करण्याची परवानगी देणेबाबत.

संदर्भ:- प्राचार्य डेक्कन एज्युकेशन संस्थेच्या श्रीम.सुभद्रा के जिंदाल, नर्सिंग महाविद्यालय यांचे पत्र जा.क्र.२५५/२०२१-२२ दिनांक ०५/१०/२०२१ रोजीचे पत्र

उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये डेक्कन एज्युकेशन संस्थेच्या श्रीम.सुभद्रा के जिंदाल नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना रुग्ण कॅम्प्युनिटी हेल्थ नर्सिंग या विषयाबाबतचा अनुभवासाठी प्रा.आ.केंद्र कुंजीरवाडी, ता.हवेली जि.पुणे येथे सन २०२१-२२ या वर्षासाठी एकूण ६९ विद्यार्थ्यांना अनुभवासाठी परवानगी मागितलेली आहे. सदरचे पत्र पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव आपल्या कार्यालयाकडे सादर करणेत येत आहे.

(डॉ. भगवान फवार)
जिल्हा आरोग्य अधिकारी
जिल्हा परिषद पुणे.

प्रत माहितीस्तव:-

प्राचार्य,
डेक्कन एज्युकेशन संस्था
श्रीम.सुभद्रा के जिंदाल
नर्सिंग महाविद्यालय परिसर,
पुणे ४११००१

	महाराष्ट्र शासन उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडळ कार्यालय,पुणे.		
दूरध्वनी क्रमांक.	(०२०) २६०५२३०० (कार्यालय) (०२०) २६१२६८७० (वैयक्तिक) h1n1ddhspunecircle@gmail.com cpmnrhmpune11@gmail.com	नवीन प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, विधान भवन समोर, पुणे - ४११००१. ई-मेल ddhs.pune@yahoo.co.in ddhs.pune-mh@gov.in;	
आरोग्य सेवा.	जा.क्र.उसंआसे/वैद्यकिय विभाग/कक्ष क्र.१०/ दि : ३० / ०३ / २०२२	6347-49	/२२

प्रति,
मा.सहसंचालक,
आरोग्य सेवा,रुग्णालये (राज्यस्तर) मुंबई.

विषय :- खाजगी परिचर्या संस्थामधील विद्यार्थी / विद्यार्थीना प्रात्यक्षिक अनुभवाकरीता परवानगी मिळणेबाबत....
श्रीम.शुभद्रा के.जिंदाल नर्सिंग महाविद्यालय,फर्ग्युसन कॉलेज कॅम्पस,शिवाजीनगर,पुणे

संदर्भ :- १) शासन निर्णय क्र.एनयुआर-२०१९/प्र.क्र.९५/१९/शिक्षण-१ दि.१६.०९.२०१९
२) जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा परिषद,पुणे यांचे पत्र क्र.५२४/२१ दि.०८.१२.२०२१

उपरोक्त विषयी सदधीय पत्र क्र.२ अन्वये श्रीम.शुभद्रा के.जिंदाल नर्सिंग महाविद्यालय, फर्ग्युसन कॉलेज कॅम्पस, शिवाजीनगर, पुणे हा अभ्यासक्रम राबविला जात आहे. बी.एस.सी.नर्सिंग व एम.एस.सी नर्सिंग विद्यार्थी यांना प्राथमिक आरोग्य केंद्र, कुंजीरवाडी ता.हवेली जि.पुणे या शासकिय रुग्णालयांत प्रात्यक्षिक प्रशिक्षणासाठी परवानगी मिळणे बाबतचा प्रस्ताव मंजूरीसाठी या कार्यालयांस प्राप्त झालेला आहे.

नविन संस्था

प्रपत्र ब

उपसंचालक,आरोग्य सेवा,पुणे मंडळ,पुणे

अ.क्र.	मुद्दा	अभिप्राय												
१	प्रशिक्षण संस्थेचे नांव व पूर्ण पन्ता	श्रीम.शुभद्रा के.जिंदाल नर्सिंग महाविद्यालय,फर्ग्युसन कॉलेज कॅम्पस,शिवाजीनगर,पुणे												
२	कंपनीचे ट्रस्ट अथवा कंपनी रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र आहे काय ?	होय												
३	प्रशिक्षण संस्थेस भारतीय नर्सिंग कॉन्सिलची मान्यता प्राप्त आहे काय?	होय												
४	प्रशिक्षण संस्थेस महाराष्ट्र नर्सिंग कॉन्सिलची मान्यता प्राप्त आहे काय ?	होय												
५	राज्य शासनाचे आवश्यकता प्रमाणपत्र प्राप्त आहे काय?	होय												
६	संस्थेची प्रशिक्षणार्थी इमारत उपलब्ध आहे काय?	होय												
७	संस्थेचे स्वतःचे रुग्णालय आहे काय?	नाही												
८	मान्यता मिळालेल्या विद्यार्थींची संख्या	<table border="1" style="width: 100%; border-collapse: collapse;"> <thead> <tr> <th>अभ्यासक्रमाचे नांव</th> <th>कालावधी</th> <th>विद्यार्थी संख्या</th> </tr> </thead> <tbody> <tr> <td colspan="3" style="text-align: center;">बी.एस.सी.नर्सिंग कॉलेज</td> </tr> <tr> <td>बी.एस.सी. नर्सिंग</td> <td>४ वर्ष</td> <td>४०</td> </tr> <tr> <td>एम.एस.सी नर्सिंग</td> <td>२ वर्ष</td> <td>४</td> </tr> </tbody> </table>	अभ्यासक्रमाचे नांव	कालावधी	विद्यार्थी संख्या	बी.एस.सी.नर्सिंग कॉलेज			बी.एस.सी. नर्सिंग	४ वर्ष	४०	एम.एस.सी नर्सिंग	२ वर्ष	४
अभ्यासक्रमाचे नांव	कालावधी	विद्यार्थी संख्या												
बी.एस.सी.नर्सिंग कॉलेज														
बी.एस.सी. नर्सिंग	४ वर्ष	४०												
एम.एस.सी नर्सिंग	२ वर्ष	४												

९	प्रात्यक्षिक अनुभवासाठी कालावधी	शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ वर्षापासून मान्यता हवी आहे.	
		अभ्यासक्रमाचे नांव	कालावधी
		चतुर्थ बी.एस.सी. नर्सिंग	दि.४.४.२०२२ ते दि. १७.४.२०२२ वि.३८
		द्वितीय बी.एस.सी.नर्सिंग	दि.१८.४.२०२२ ते २३. ४.२०२२ विद्यार्थी ४०
		प्रथम एम.एस.सी नर्सिंग	दि.२५.४.२०२२ ते २९. ५.२०२२ विद्यार्थी २
		द्वितीय एम.एस.सी नर्सिंग	दि.२५.४.२०२२ ते २९. ५.२०२२ विद्यार्थी २
१०	रुग्णालयाच्या एकूण कार्यान्वीत खाटांची संख्या	प्रा.आ.केंद्रामधील	
११	प्रस्तावीत रुग्णालयाच्या इतर खाटांची वापर सद्या कोणकोणत्या संस्थासाठी करण्यात येत आहे. (शासकिय नर्सिंग स्कुल नमुद करावे)	निरंक	
१२	सादर संस्थेसाठी १:३ प्रमाणक पाळण्यासाठी प्रात्यक्षिक अनुभवासाठी प्रस्तावित केलेल्या रुग्णालयाची यादी व कालावधी	प्राथमिक आरोग्य केंद्र, कुंजीरवाडी जि.पुणे	
१३	संस्था चालकाने रु.१००/- स्टॅम्प पेपरवरती (मुददा क्र.८ सहीत) नोटारिज केल्याचे मुळ हमीपत्र जोडले आहे काय?	होय	
१४	प्रात्यक्षिक अनुभवासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची मान्यता ही असल्यास प्रस्तावित प्राथमिक आरोग्य केंद्राचे नांव	प्राथमिक आरोग्य केंद्र, कुंजीरवाडी जि.पुणे	
१५	सादरहू संस्थेस प्रात्यक्षिक अनुभवासाठी परवानगी देणेत यावी किंवा कसे या बाबत अभिप्राय	शिफारस करण्यात येत आहे.	

तरी सोबत मुळ प्रस्ताव पूढील योग्य ते कार्यवाहीसाठी सादर करण्यात येत आहे.

(डॉ.संजोग कदम)

उपसंचालक,
आरोग्य सेवा,पुणे मंडळ,पुणे.

प्रत,
जिल्हा आरोग्य अधिकारी,
जिल्हा परिषद,पुणे
प्रत माहितीस्तव.....

Mrs.Rosamma Basil, Pricipal, Smt.Subhadra K.Jindal Collage of Nursing,Pune